



अर्धमागधी-प्रदीप

इयत्ता दहावी



अर्धमागधी-प्रदीप

(अद्वमागही-पईव)

इयत्ता दहावी



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ^{१९५३}
पुणे - ४११ ००४

◎ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे - ४११ ००४.

किंवा ◎ प्रकाशक

यांनी सर्व हक्क राखून ठेवले आहेत.

या पुस्तकाच्या कोणत्याही भागाचे मा. सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे - ४११ ००४ यांच्या लेखी परवानगीशिवाय मुद्रण किंवा पुनर्मुद्रण करण्यास मनाई आहे. तसेच सी. डी., दृकश्राव्य फिती, छायांकित प्रती किंवा अशा प्रकारच्या माहिती साठवून ठेवणाऱ्या कोणत्याही विजेवर चालणाऱ्या अथवा यांत्रिक संदेशवहन पद्धतीचा वापर करता येणार नाही.

प्रस्तुत पुस्तक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाच्या धोरणानुसार संस्कृत-अर्धमागधी-पालि अभ्यास मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संपादक मंडळाने तयार केले.

प्रथमावृत्ती : २०१३

पुनर्मुद्रण : २०१९

अभ्यास मंडळ सदस्य :

डॉ. सौ. जोत्स्ना उपेंद्र खेरे (नियंत्रक)

डॉ. नलिनी प्रभाकर जोशी

प्रा. सौ. अरुणा अरविंद पाटील

प्रा. माधव गणेशजी मेश्राम

प्रा. अशोक पैठणे

प्रा. रूपा अभय व्यास

डॉ. सुभाष आकारामजी आठवले

श्री. दत्तात्रेय नागोराव देशपांडे

डॉ. लहानु गोपीचंद मेश्राम

श्रीमती मृणालिनी कुलकर्णी

संपादक मंडळ सदस्य :

डॉ. राजश्री राजन मोहाडीकर

डॉ. कमलकुमार जैन

डॉ. कौमुदी सुनील बलदोटा

डॉ. अनीता सुधीर बोथरा

डॉ. विमल अनिल बाफना

सौ. उज्ज्वला प्रदीप मगदूम

सौ. सुनंदा अशोक चौगुले

समन्वयक :

डॉ. नलिनी प्रभाकर जोशी

प्रकाशक :

श्री. कृष्णकुमार पाटील

सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
पुणे - ४११ ००४.

निर्मिती व वितरण :

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,
पुणे-४११००४

निर्मिती :

श्री. विवेक गोसावी, नियंत्रक

श्री. सच्चिदानंद आफळे, मुख्य निर्मिती अधिकारी

श्री. राजेंद्र चिंदरकर, निर्मिती अधिकारी

श्री. राजेंद्र ग. पांडलोसकर, सहाय्यक निर्मिती अधिकारी

मुख्यपृष्ठ सजावट : घनश्याम देशमुख

कागद :


७० जी.एस.एम. क्रिमवोब्ह

फोटोटाईप सेटिंग :

सोनल अन्टरप्राइजेस, मुंबई

मुद्रक :

मुद्रणादेश :




राष्ट्रगीत

जनगणमन-अधिनायक जय हे
भारत-भाग्यविधाता ।
पंजाब सिन्धु गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छ्वल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे
गाहे तव जय गाथा।
जनगण मंगलदायक जय हे
भारत भाग्यविधाता ।
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे ॥

पठिज्ञा

भारतो मम देसो ।
सब्बे च भारतीया मम बान्धवा ।
अतिथि देसविसये मे पेमं ।
मम देसस्स या समिद्धुता,
या च विविधताय मण्डिता परम्परानं तस्साहं मानि ।
अहं एतं दायज्जं उपसम्पादेतुं दल्हपरक्कमो भविस्सामि ।
अहं मातापितुन्नं च आचरियानं च पाचरियानं च
वयो-अनुप्पत्तानं सक्करिस्सामि ।
अहं सब्बे जने सोरताय पटिपञ्जिस्सामि ।
अहं देसविसये देसबान्धवाविसये च दल्हभत्तिं
पटिजानामि ।
यं तेसं कल्याणं तं एव होतु मे कल्याणं,
या तेसं समिद्धि सा मे समिद्धि
यं तेसं सुखं तं मे सुखं ।



प्रस्तावना

महाराष्ट्र शासनाने मान्य केलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार इ. १० वीच्या वर्गासाठी ‘अर्धमागधी’ विषयाकरिता ‘अर्धमागधी-प्रदीप’ हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे.

अभ्यासक्रमाची पुनर्रचना करताना, साहित्यिक मूल्यांबरोबरच शैक्षणिक उद्दिष्टे आणि पाठ्यपुस्तक-निर्मिती-महामंडळाने निर्धारित केलेले ‘गाभा-घटक’ त्यात सहजपणे आणि यथार्थपणे प्रतिबिंबित होतील, याची काळजी घेतली आहे. रूढीनुसार या विषयाला ‘अर्धमागधी’ म्हटले जात असले तरी, ज्यांमधील साहित्य उपलब्ध आहे अशा सर्व प्राकृत भाषांचा या पाठ्यपुस्तकात प्रातिनिधिक रूपाने समावेश केला आहे. अर्धमागधी, जैन महाराष्ट्री, महाराष्ट्री, शिलालेखी प्राकृत, शौरसेनी आणि अपभ्रंश या सर्व भाषांमधील गद्य-पद्य पाठ, भरपूर शब्दार्थ आणि टीपांसह सोपे करून दिले आहेत.

नैतिक मूल्यांची महत्ता सांगणारे पाठ तर यात आहेतच, परंतु सर्व पाठांमधून साकल्याने भारतीय संस्कृतीचा उदात्त प्राचीन वारसा प्रतिबिंबित झाला आहे. सम्राट अशोकाच्या शिलालेखातून सर्वधर्मसंप्रदायांच्या समानतेचा बोध होतो. कलहमुक्त आणि एकजूट असणाऱ्या गावाची कथा आवर्जन समाविष्ट केली आहे. गांधीवादाची मूलतत्वे समजावून देणारा पाठ प्राकृतात नव्याने रचला आहे. राष्ट्रीय अस्मितेची जोपासना करण्यास तो सहाय्यभूत ठरेल. ‘रावणाचे ब्रतग्रहण’ या पद्यपाठातून रावणाच्या व्यक्तिमत्वावर वेगळाच प्रकाश पडतो. ‘अहिंसा’ आणि ‘सुवयणाइ’ हे पाठ सहृदयतेचे आणि सहिष्णुतेचे महत्त्व अधोरेखित करतात.

प्रत्येक पाठाच्या शेवटी दिलेल्या स्वाध्यायात शक्यतो तोचतोचपणा टाळून विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. इयत्ता दहावीला अर्धमागधी घेतलेले विद्यार्थी प्रायः संस्कृतची पार्श्वभूमी नसलेले आहेत – हे ध्यानी घेऊन शब्दार्थ देताना, किचकट संस्कृत रूपे टाळली आहेत.

संपादक मंडळ, समीक्षक, अभ्यासमंडळाचे सदस्य व अन्य संबंधित अधिकारी यांनी परिश्रमपूर्वक हे पुस्तक तयार केले आहे. त्याबद्दल त्यांना शिक्षणमंडळाच्या वर्तीने धन्यवाद.

पाठ्यपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांनी पुस्तकाची सुबक छपाई केली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद !

(श्री. सर्जेराव जाधव)

अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,

पुणे-४११ ००४

पुणे

दिनांक : ०१/०२/२०१३

मुख्य संक्षेपांचा खुलासा
(अकारानुक्रमे)

अ.	अव्यय
क.भू.धा.वि.	कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण
क.वि.धा.वि.	कर्मणि विध्यर्थक धातुसाधित विशेषण
कर्त.	कर्तीरि
कर्म.	कर्मणि
क्रि.	क्रियापद
क्रि.वि.	क्रियाविशेषण
नपुं.	नपुंसकलिंग; नपुंसकलिंगी
पुं.	पुंलिंग; पुंलिंगी
पू.का.धा.अ.	पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय
प्रयो.	प्रयोजक
व.का.धा.वि.	वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण
वि.	विशेषण
सं.	संबोधन
सर्व.	सर्वनाम
स्त्री.	स्त्रीलिंग; स्त्रीलिंगी

अणुक्कमणिया

पाठकक्रमो

पाठणामं

पत्तकमो

गज्जविभागो

१.	को धम्मिओ ?	१
२.	लाहंतराए पिण्डणस्स कहा	३
३.	संहई कज्जसाहिया	५
४.	तिल-णिमित्तेण महातक्करो	८
५.	भिण्णधम्मियाणं पाणिगहणं	११
६.	भगवंतस्स महावीरस्स विण्णाणं	१४
७.	‘गांधीवाद’स्स मूलतत्त्वाइं	१६
८.	असोगराइणो बारहमो पत्थरलेहो	१८
९.	अय्यउत्तो परकेरओ संवुत्तो	२१

पज्जविभागो

१.	सुवयणाइं (पाठांतर)	२४
२.	गाहासत्तसईए सत्त-गाहाओ (पाठांतर)	२८
३.	अणत्थजुओ अत्थो	३१
४.	पारिणामिया बुद्धी	३४
५.	अहिंसा-सरूबं	३८
६.	रावणस्स वयगहणं	४१

थूलवायणं

१.	तेयलिपुत्त-पोट्टिला-कहा	४४
२.	पुत्ताणं परिक्खा	४७

परिसिट्टाइं

१.	व्याकरण विवेचन	५०
२.	अनुवादासाठी पाठ्येतर गद्य-पद्य उतारे	५७
३.	प्रश्नपत्रिका आराखडा	५९

विशेष सूचना

संयुक्त अभ्यासक्रमासाठी (५० गुणांसाठी) गद्यविभागातील पहिले सहा पाठ निर्धारित केले आहेत. पद्य विभागातील पहिले चार पाठ निर्धारित आहेत. संयुक्त अभ्यासक्रमासाठी पद्य विभागातील पहिला पाठ, पाठांतरासाठी आहे. व्याकरण विवेचन व परिशिष्टे दोन्ही अभ्यासक्रमात शिकवावीत.

संपूर्ण अभ्यासक्रमासाठी गद्य, पद्य, स्थूलवाचन व परिशिष्टे हे सर्व विभाग शिकवावेत. पाठांतरासाठी पद्य विभागातील पहिला व दुसरा पाठ निर्धारित केला आहे.

गज्ज-विभागे

१

पढमो पाढो को धम्मिओ ?

सर्वधर्मसमभावाच्या आधुनिक जमान्यात ‘खन्या धर्माचे’ आणि ‘खन्या धार्मिकतेचे’ निकष तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रस्तुत पाठात - एक श्रीमंत श्रेष्ठी, आपल्या तीन पुत्रांना एक-एक उत्कृष्ट काम करून दाखविण्यासाठी, काही द्रव्य देतात. तिघेही आपापल्या क्षमतेनुसार चांगली कामे करतात. ‘तिसच्या मुलाने केलेले काम श्रेष्ठींना का अधिक पसंत पडते?’ त्याची हकीगत प्रस्तुत कथेत नमूद केली आहे.

प्राकृतच्या अभ्यासाला चालना देणाऱ्या - श्री विजयकस्तूरसूरींच्या ‘पाइअ-विन्नाण-कहा’च्या दुसऱ्या भागातील ही साठावी कथा आहे.



एगम्मि नयरे एगो सिरिमंतो सेढी परिवसइ । तस्स तिण्णि पुत्ता संति । एगया बुडूतणम्मि तेण नियदब्बस्स तिणंभागं काऊण पुत्ताण दिणं । तओ वि तस्स पासम्मि एं महामुळं रयणं अत्थि तेण, ‘अप्पणे पुत्ताण को धम्मिओ?’ ति जाणणदुं तेण पुत्ताणं कहियं- ‘जो सोहणं कज्जं कुणेज्जा, तस्स एं रयणं दाहिस्सं ।’

एवं सोच्चा जेद्वो पुत्तो अडसद्विं तित्थजत्ताओ किच्चा, तत्थ नियधणं वइऊण घरम्मि समागओ । पिउस्स वुतं-‘मए एं सोहणं कज्जं कयं’ बीओ मज्जिमो पुत्तो गेहम्मि वसिऊण दीण-दुहिय-अणाहाणं भोयणं दाउं पउत्तो, तेण वि कहियं ‘मए एवं सोहणं कज्जं कयं’ ति ।

कणिद्वपुत्तो, चिंतेइ ‘सोहणं कज्जं किं करेमि?’ ति गवेसंतो एगया नयराओ बाहिरं गओ । तइआ तत्थ सरोवरम्मि एं मणुसं पडिऊण बुडूतं पासित्ता सिग्धयरं तत्थ गओ । सो जलम्मि पडिऊण तस्स उद्धरणदुं पयासं कुणेइ, ‘अयं को अत्थि’ ति वियारिऊण तं पुरिसं सम्मं पासेइ । तओ तेण णायं- ‘इमो मम सत्तू वडूइ ।’ एवं णच्चा वि बुडूतं तं रक्खेउं मम कत्तव्यं ति विचिंतेइ । कठेण तं जलाओ बाहिरं निककासेइ आसासेइ य । सो वि सत्तू जीवियदाणाओ तस्स मित्ततणं संपत्तो । गेहम्मि आगंतूण पिउस्स पुरओ वुतं- ‘अज्ज मए एयारिसं सोहणं कज्जं समायरियं, जं सत्तू वि बुडूतं जलाओ उद्धरिओ ।’

पिउणा वि तं सोच्चा सो बहुं अणुमोइओ । महामुळरयणं तस्स दाऊण कहियं - मच्चुमुह-पडिआण ‘अवराहिजीवस्स वि जो करुणाभावो, रक्खणं करेइ च तं चिअ सोहणं कज्जं ।’

१

कणिंदृपुत्रेण रयणविक्कएण जं दब्वं पतं, तस्स भागत्तयं काऊणं दुण्हं भाऊणं एगो भागो दिण्णो । पिआ वि तस्स तारिस -पउत्तिं दट्टूण अईव संतुट्टो ।

शब्दार्थ व टीपा

धर्मिओ (पु.) - धार्मिक.

तिण्ण (संख्यावाचक विशेषण) - तीन.

भागतिं - तीन भाग.

महामुळं (समास) - महंतं मुळं जस्स तं। (बहुव्रीहि)
महान आहे मूल्य ज्याचे असे ते (रत्न).

जाणणांडुं - जाणण्यासाठी.

कुणेज्जा (क्रि.) - 'कुण', विधर्थ, तृतीय पुरुष
एकवचन, करेल.

दाहिसं (क्रि.) - 'दा', भविष्यकाळ, प्रथम पुरुष
एकवचन, देईन.

अडसांडि (संख्यावाचक विशेषण) अडुसष्ट (६८).

वइऊण - व्यय करून.

दाउं पउत्तो - देण्यास प्रवृत्त झाला, देऊ लागला.

सोहण (वि.) - शोभन, चांगले, उत्तम.

बुङ्हंत - बुडणारा.

पासित्ता (क्रि.) - 'पास', पू. का. धा. अ.

सिंघयरं (क्रि. वि.) - शीघ्रतेने, सत्वर.

उद्धरणांडुं - बाहेर काढण्यासाठी.

पयास (पु.) - प्रयास, प्रयत्न.

बाहिरं निक्कासेइ - बाहेर काढले.

आसासेइ - आश्वस्त केले.

मितत्तण - मित्रत्व, मित्रता.

अणुमोङ्डओ (पु.) - अनुमोदन केले, अभिनंदन केले.

दुण्हं भाऊणं - दोन्ही भावांना.

तारिस- **पउत्तिं** - तशा प्रकारची प्रवृत्ती.

स्वाध्याय

प्र. १ : पाइयभासाए उत्तराणि लिहा ।

- (१) सेंट्टिणा बुङ्हत्तणम्मि पुत्ताणं किं दिण्णं ?
- (२) जेंट्टो पुत्तो किं काऊण घरम्मि समागओ ?
- (३) बीओ पुत्तो दीण-दुहिय-अणाहाणं किं देइ ?
- (४) सेंट्टिणा महामुळरयणं कस्स दिन्नं ?

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) श्रेष्ठींनी पुत्रांची धार्मिकता जाणण्यासाठी काय सांगितले ?
- (२) श्रेष्ठींच्या मोठ्या व मधल्या मुलांनी, पित्याने दिलेल्या पैशातून, कोणती कामे केली ?
- (३) कनिष्ठ पुत्राने कोणते काम केले ? पित्याने कोणत्या शब्दात त्याची प्रशंसा केली ?
- (४) मौल्यवान रत्न प्राप्त झाल्यानंतर कनिष्ठ पुत्राने काय केले ?

प्र. ३ : व्याकरण

- अ) **रूपे ओळखा.**
नियदव्वस्स, कुणेज्जा, दाहिसं, वइऊण, बुङ्हंतं, सरोवरम्मि, तित्थजत्ताओ, पिउस्स
- ब) **पुढील शब्दांना, तद्भव प्राकृत शब्द लिहा.**
श्रीमन्त, वृद्धत्व, निजद्रव्य, महामूल्य, तीर्थयात्रा, उद्धरणार्थ, जीवितदान, समाचरित, रक्षण, रत्नविक्रिय.

विशेष अभ्यास

प्रस्तुत पाठातील काही सर्वनामांचा संग्रह येथे दिला आहे. शिक्षकांच्या मदतीने त्या रूपांचा अभ्यास करा.

तस्स, तेण, को, जो, एयं, मए, किं, अयं, इमो, सो, तं, जं



बीओ पाढो

२

लाहंतराए निष्ठणस्स कहा

विसाव्या शतकात, प्राकृत विद्येच्या प्रसारासाठी ज्या मुनिवर्यांनी आपले साहित्यिक योगदान दिले-अशा अभ्यासकांमध्ये आचार्य विजयकस्तूरसूरीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. ‘पाइअ-विज्ञाण-कहा’ (भाग १, २) या कथाग्रंथांमधून त्यांनी अभिजात प्राकृतात असलेल्या अनेक जैन कथा, सुलभ जैन महाराष्ट्रीत आणल्या. ‘पाइअ-विज्ञाण-कहा’-भाग १ मधून येथे घेतलेली ही कथा ‘लाभान्तराय-कर्मा’चे स्वरूप विशद करते.

ज्याला आपण व्यवहारात ‘दुर्दैव’, ‘दुर्भाग्य’- असे म्हणतो, तो जैन संकल्पनेप्रमाणे मोहनीय आणि अंतराय कर्माचाच परिपाक असतो. अगदी समोर ठेवलेले मौल्यवान रत्न एका दुर्दैवी निर्धनाला कसे प्राप्त होत नाही- याविषयीची ही मनोरंजक कथा !



कम्मि गामे एगो निष्ठणो निष्प्रभगो पुरिसो आसी । सो कट्टेण जीवणं निष्वहेइ । एगाया सो वणम्मि गओ, तत्थ एगो विज्जाहरो विज्जाहरी अ विमाणेण गच्छति । तेहिं दंपईहिं सो निष्ठणो दिष्टो । विज्जाहरी तं नियभत्तारं कहेइ - ‘हे पिय ! एसो निष्ठणो अम्हाणं दिविपहम्मि समागओ तया एसो अवस्सं सुहं पावियब्बो’ । विज्जाहरो कहेइ - ‘एसो निष्ठणा निष्प्रभगो अथि । दिण्णधणो वि असुहकम्मोदण सो निष्ठणो चिअ होज्जा ।’

विज्जाहरी कहेइ - ‘पिय ! तुमं किवणो आसि, तेण एवं कहेसि।’ विज्जाहरो कहेइ- ‘हं सच्चं वणमि । हे पिए ! तुम्ह वीसासो न होज्जा, तया एयस्स परिक्खं कुणेमो । जम्मि पहे एसो गच्छइ, तयगओ किंचि वि दूरे पहम्मि कोडिमुळुं एगं कुंडलं ठविस्सामि । जइ सो तं गिहेज्जा तया तस्स इमं कुंडलं ।’ एवं कहिऊण तेण विज्जाहरेण तस्स निष्ठणस्स नाइदूरे नच्चासण्णे तं कुंडलं मग्गे ठवियं ।

गच्छतंस्स तस्स तं कुंडलं जया समीवमागयं, तया सो लाहंतराय-कम्मस्स उदएण एवं चिंतेइ - ‘अंधो कहं चलेज्जा ?’ एवं चिंतिता सो अंधस्स इव नेते निमीलिऊण, मग्गे ताव चलिओ, जाव तं कुंडलं पच्छा ठियं । तेण समुहत्थं पि कुंडलं कम्मवसेण न पावियं । तं च कुंडलं विज्जाहरेण गहियं । एवं भागहीणा पुरिसो समुहत्थं पि दब्बं न पासड् ।

शब्दार्थ व टीपा

लाहंतराए निघणस्स कहा - लाभांतरायाविषयी निर्धन व्यक्तीची कथा.

निब्भगो (वि.) (पुं.) - दुर्भागी, दुर्दैवी.

कट्टेण (क्रि. वि.) - कष्टाने, कसेबसे.

दंपई (पुं.) - दंपती, पति-पत्नी.

नियभत्तारं - स्वतःच्या पतीला.

दिणणधणो (समास) - दिणं धणं जस्स सो ।

(बहुव्रीहि) दिले आहे धन ज्याला असा तो.

असुहकम्मोदओ (समास) - असुहस्स कम्मस्स उदओ ।

(षष्ठी तत्पुरुष) अशुभ कर्माचा उदय.

किवण (वि.) (पुं.) - कृपण, कंजूष.

वएमि (क्रि.) - 'वय', वर्तमानकाळ, प्रथम पुरुष एकवचन, बोलत आहे.

विसासो (पुं.) - विश्वास.

तयगओ - त्याच्या पुढे.

नाइदूरे नच्चासण्णे - फार दूर नाही आणि फार जवळही नाही.

समीवमागयं (संधि) - समीव+आगयं । जवळ आले.

नेत्ते निमीलिऊण - डोळे मिटून.

सम्मुहत्थं (वि.) (नपुं.) - समोर असलेले.

स्वाध्याय

प्र. १ : पाइयभासाए उत्तराणि लिहह ।

- (१) विज्ञाहरो निघणस्स पुरओ किं ठवेइ ?
- (२) जया कुंडलं समीवं आगयं तया निघणो किं चितेइ ?

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) निर्धनाला बघून विद्याधरीने विद्याधराला काय सांगितले ? विद्याधराने त्यावर कोणते उत्तर दिले ?
- (२) समोर ठेवलेले रत्न, दुर्भागी निर्धनाने कसे घालविले ?

प्र. ३ : व्याकरण

अ) कंसातील क्रियापदांची योग्य रूपे घालून वाक्य पूर्ण करा.

- (१) सो कट्टेण जीवणं (निव्वह) ।
- (२) अहं सच्चं (वय) ।
- (३) एवं (कह) तेण विज्ञाहरेण तं कुंडलं मगे ठवियं ।
- (४) तं च कुंडलं विज्ञाहरेण (गह) ।
- (५) भग्नहीणा पुरिसा सम्मुहत्थं पि दब्वं न (पास) ।

ब) पुढील प्राकृत शब्दांना समानार्थी प्राकृत शब्द द्या.

अरण्ण, दरिद्र, भग्नहीण, बोळु, नेत्तहीण

विशेष अभ्यास

शिक्षकांच्या मदतीने अंतरायकर्माच्या पाच प्रकारांचे स्वरूप सोदाहरण समजून घ्या.



तड़ओ पाढो
संहर्द कज्जसाहिया

एकतेचे, एकजुटीचे महत्त्व कोणत्याही काळात अनन्यसाधारण आहे. कुटुंब असो, गाव असो की राष्ट्र, एकजूट असेल तरच प्रगतीची आशा असते. ‘संहतिः कार्यसाधिका’ या संस्कृत वचनाचा हाच भावार्थ आहे.

मूलशुद्धिप्रकरण (११ वे शतक) या ग्रंथाच्या टीकेत देवचन्द्रसूरींनी ‘नागदत्त’ नावाच्या कुटुंबवत्सल गृहस्थाची कथा दिली आहे. स्वतःच्या गावातील भांडण-कलहांना कंटाळून नागदत्त बाहेर पडून, ‘तंटा-मुक्त’ गाव कसे शोधतो – त्याचा वृत्तांत या पाठात दिलेला आहे !

गावाची एकजूट दाखविण्यासाठी येथे एका असत्याचा आधार घेतला आहे खरा, पण ते काही कथेचे तात्पर्य नव्हे ! ते तर केवळ निमित्त आहे. त्यातून समाजाच्या, एकजूटीचा लाभ होतो ते या पाठात पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.



अथि इहेव जंबूदीवे दीवे भारहे वासे लाडदेसे धन्नपूरयं नाम गामं । तत्थ कोडुंबिया न समुदाय-धम्मेण वट्टृति । ताण य मज्जे णागदत्तो णाम कोडुंबिओ । तेण य ते सिक्खाविया जहा – ‘न जुज्जइ तुम्हाणं विसंहर्द काउं’, यत उक्तं नीतिशास्त्रे –

संहतिः श्रेयसी पुंसां स्वपक्षे तु विशेषतः ।
तुषैरपि परित्यक्ता न प्ररोहन्ति तण्डुलाः ॥

न य विसंहयाणं रायकुले वि गयाणं पओयणं सिज्जाइ ता मा विपडिवत्तिं कुणह । न पडिवन्नं च तेहिं तव्ययणं । विसंहयं च नाऊण सत्तूहिं उवद्वितुं आढत्तो सो गामो ।

तस्मिं च दट्टूण सो णागदत्तो निरुवद्व-निवास-निरुवणत्थं सगडियाए आरोहिऊण गओ रंधेज्जयं नाम गामं। णागदत्तो जाव तथ पहुतो ताव पेच्छइ वडरुक्खस्स हेड्डा णिविट्टे सब्बे गामजणा । तेण चिंतियं-‘अहो ! सोहणं जायं जं एगत्थ चेव मिलिया सब्बे गामपुरिसा ।’

गामपुरिसाणं पुरओ णागदत्तेण मुक्का सगडी । काऊण य उचियपडिवत्तिं उवविद्वो तप्पुरओ । तेण विष्णतं - ‘अहमेत्थ तुम्ह गामे वसितं इच्छामि, जइ तुब्बे गुणे पयच्छह ।’ तेहिं वि गुणे दाऊण भणिओ - ‘सिंघं आगच्छाहि ।’ तओ उट्टेऊण जाव बइल्ला बंधेइ ताण ण पेच्छेइ सगडीए एं चककं ।

भणिया य तेण गामिल्ला जहा- ‘अवहडं मम सगडीओ केणावि एं चककं, ता कहं गच्छामि ?’ तओ तेहिं एगवक्कयाए भणियं जहा- ‘एगचक्केण चेव आगया एसा सगडी ।’ तेण भणियं - ‘कहं एगचक्केण गड्डी समागच्छइ ?’ तेहिं भणियं - ‘अम्हेहिं चक्केण विणा हि सगडी आगच्छमाणा दिट्टा । ता भंतिओ तुमं । जह अम्हाणं ण पत्तियसि, ता पुच्छ एयाणि मग-तड-ठियाणि डिंभरूवाणि ।’

मग्गातडं गंतूण तेण पुच्छियाणि बालगाणि । तेहिं वि तं चेव सिट्टुं । तेण चिंतियं - ‘कहं इत्तिया मिच्छावाइणो भविस्संति ? ता अहं चेव भंतिओ भविस्सामि ।’

णागदत्तेण बइल्ला सगडीए जोत्तिया । आरुहिऊण खेडिया बइल्ला । तओ तेहिं गामिल्लएहिं सद्देऊण भणिओ जहा - “भद्द ! बालो वि एवं वियाणइ ण एगचक्केण गड्डी वहइ । किंतु तुह पिट्टओ अम्ह मज्जाओ एणेण चककं अवहरियं दिट्टुं च सब्बं एयं अम्हेहिं, परं अम्हाणं एस गामधम्मो जं एणेण सुंदरमसुंदरं वा कयं तं सब्बेहिं सबाल-वुड्हेहिं तहेव पडिपूरेयव्वं । जइ एण गामधम्मेण सपुत्त-दारो णिव्वहसि तो आगच्छाहि, ण अण्णहा ।”

गामिल्लगाणं संहयं गामधम्मं जाणिऊण णागदत्तेण हरिसियचित्तेण पडिवण्णं आगमणं । तेहिं भणियं - ‘जइ एवं, तो भण किं ते साहेज्जं करेमो ?’ तेण भणियं - ‘अइपसण्णो अहं, किंतु अपेह चककं जेण गंतूण आगच्छामि ।’ अप्पियं तेहिं चककं । गओ सो नियगेहं । काऊण य सह पुत्त-कलत्तेहिं एगवक्कयं आगंतूण वसिओ रंधेज्जय गामे ।

शब्दार्थ व टीपा

लाडदेसे - ‘लाड’ नावाच्या प्रदेशात.

धन्नपूरयं - ‘धान्यपूरक’ नावाचे गाव.

तत्थ कोङुबिया न समुदाय-धम्मेण वटंति-(अर्थ) :

तेथील गृहस्थ समुदायधर्माने म्हणजे एकजुटीने रहात नसत.

णागदत्तो (पुं.) - नागदत्त.

विसंहई - संहतीने म्हणजे एकजुटीने न राहणे.

संस्कृत श्लोकाचा अर्थ : आपल्या पक्षाचे हित

साधायचे असेल तर माणसांनी खास करून एकजुटीने राहणे श्रेयस्कर असते. तांदुळाच्या वरील तूस (कवच) त्यांना सोडून गेले तर तांदूळ उगवण्यायोग्य रहात नाहीत.

पओयं (नपुं.) - प्रयोजन, कार्य.

सिज्जङ्ग - साधते.

ता मा विपडिवत्ति कुणह - (अर्थ) : तर मग

एकमेकांशी फुटीरपणे वागू नका.

उवद्वितं आढत्तो - (शत्रूंनी) उपद्रव देण्यास आरंभ केला.

निरुवद्व-निवास-निरुवणत्तं - निरुपद्रव निवासाच्या शोधासाठी.

सगडिया (स्त्री.) - शकटिका, छोटी बैलगाडी, छकडा.

रंधेज्जय - ‘रंधेज्जय’ गावाचे नाव.

पहुत्तो (देशी) - पोहोचला.

उचिय-पडिवत्ति काऊण - भेटल्यानंतरचे सर्व उपचार करून.

जइ तुब्बे गुणे पयच्छह - जर तुम्ही (बैल बांधण्यास) दोरी देत असाल तर.

गामिल्ला - ग्रामीण, ग्रामीण लोक, गावकरी.

अवहडं (वि.) (नपुं.) - अपहत केले, पळविले.

एगवक्कयाए (क्रि. वि.) - एकवाक्यतेने.

गड्डी (देशी) - गाडी.

ता भंतिओ तुमं - तर तुलाच भ्रम झाला आहे.

पत्तिय (क्रि.) - विश्वास ठेवणे.

मग-तड-ठिय (क. भू. धा. वि.) - मार्गतटस्थित, रस्त्याच्या कडेला असलेली.

डिंभरूवाणि - मुलेबाळे, पोरेसोरे.

इत्तिया - इतके लोक.

मिच्छावाइणो - मिथ्यावादी, खोटे बोलणारे.

बइल्ल (देशी) - बैल.

जोत्तिया (क. भू. धा. वि.) - जुंपले, जोतले.

खेडिया बइल्ला - बैलांना हाकारून पुढे नेले.
ण एगचक्केण गड्ही वहइ -एका चाकाने गाडी चालत नाही.
अवहरिं (क. भू. धा. वि.) - अपहृत केले, पळविले.
ग्रामधर्ममो (पुं.) - ग्रामधर्म, सगळ्या गावाचा एक नियम.
सुंदरमसुंदरं (संधि) - सुंदरं+असुंदरं | चांगले अथवा वाईट.

पडिपूरेयव्व (विध्यर्थक विशेषण) - प्रतिपूर्ण करावे, मान्यता द्यावी.
सपुत्र-दारो - पत्नी व मुलांसहित.
पडिवण्ण (क. भू. धा. वि.) - मान्य केले, स्वीकारले.
साहेज्ज (नपुं.) - साहाय्य, मदत.
अप्पेह (क्रि.) - 'अप्प', आज्ञार्थ, द्वितीय पुरुष बहुवचन, अर्पण करा, द्या.
काऊण एगवक्कयं - एकवाक्यता करून.

स्वाध्याय

प्र. १ : पाइयभासाए उत्तराणि लिहू ।

- (१) कम्मि दीवे भारहो अथि ?
- (२) विसंहयं गामं णाऊण सत्तूहिं किं कयं ?
- (३) णागदत्तेण सगडी कथ मुक्का ?
- (४) गामिल्लाणं एगवक्कयं दटूण णागदत्तेण किं चिंतियं ?

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) स्वतःचे गाव सोझून, नागदत्त दुसऱ्या गावाच्या शोधासाठी का निघाला ?
- (२) नागदत्ताने इंधेज्जय गावी येण्याचा निर्णय का घेतला ?

प्र. ३ : व्याकरण

अ) रूपे ओळखा.

वटृंति, काउं, आढत्तो, विण्णतं, गंतूण, णिव्वहसि, तेहिं, पयच्छह, आगच्छमाणा, एगेण

ब) जोड्या लावा.

- | | |
|----------------------------|---------------------------|
| (१) देशी शब्द | (अ) आढत्तो, भणियं |
| (२) क. भू. धा. वि. ची रूपे | (आ) इह, सुंदर |
| (३) विध्यर्थक विशेषण | (इ) आरोहिऊण, गंतूण |
| (४) तद्भव शब्द | (ई) हेड्हा, बइल्लो |
| (५) पू. का. धा. अव्यये | (उ) वडरुक्ख, ग्रामधर्म |
| (६) तत्सम शब्द | (ऊ) पडिपूरेयव्वं, कायव्वं |

विशेष अभ्यास

या कथेचे नाट्य-रूपांतर करा.



चउत्थो पाढे

तिल-निमित्तेण महातक्करो

इसवी-सनाचे ११-१२ वे शतक प्राकृत (जैन महाराष्ट्री) भाषेतील कथाग्रंथांचा सुवर्णकाळ मानला जातो. वर्धमानसूरीनी अकराव्या शतकात लिहिलेला ‘मणोरमा-कहा’ हा ग्रंथ अनेक लहान-मोठ्या बोधप्रद कथांचा जणू खजिनाच आहे.

बालकावर संस्कार करण्यात आईच्या हातून जर कुचराई झाली तर त्याचे परिणाम मोठेपणी किती घातक होऊ शकतात - हे स्पष्ट करणारी ही कथा आहे.

तिलाच्या क्षुळ्यक चोरीपासून आरंभ करून महातस्कर बनलेल्या युवकाच्या कथेतून संस्काराचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे. म्हणून बालवयात झालेले चांगले संस्कार जीवनाला आकार देतात. हे प्रत्येक आईवडीलांनी लक्षात ठेवून मुलांच्यावर चांगले संस्कार करावेत असे या कथेतून स्पष्ट केले आहे.

एगम्मि पटुणे एगा गतवइया इथी वसइ बालवच्छा । परघरेसु पाणियं वहमाणीए मग्गाणुलग्गो गच्छइ से पुतो ।

अन्नम्मि दिणे नईए मज्जिऊण जलालितदेहो चेव जणणीए मग्गमोइण्णो सो सुओ, जण-समूह-पणोळिओ तिलरासीए उवरिं निवडिओ । तिलालित्त-सरीरो रोवंतो, चेव उटिऊण लग्गो जणणीए पिठुओ । गओ नियघरं । पक्खोडिऊण सरीरं गहिया माऊए तिला । जाया तिलमुट्ठी गुलेण काऊण कक्करियं दिणं दारगस्स । सो हरिसिओ नच्चिंतं लग्गो । तहेव पझिंदिणं काउमारद्धो सो दारगो । ‘बालो’ त्ति काऊण ण कोवि किं पि भणेइ । माया वि ण णिवारेइ । कमेण वद्धंतो पत्तो जोव्यण । अब्भासवसओ महातक्करो जाओ । मुसेइ ईसर-घराणि अलक्खिओ चेव । लद्धेण दविणेण विलसइ ।

अन्नम्मि दिणे धानावहार-णिमित्तं पविट्ठो एगाए गणियाए मंदिरे । तं निब्भर-पसुतं जाणिऊण ताए आभरणाइं गहितं लग्गो । सा पडिबुद्धा सयण-परियं सद्वावितं लग्गा । निदूरमणेण तेण सा गणिया वावाइया । तुरियं तरल-तार-लोयणो वासभवणाओ नीहंतो दिट्ठो गणिया-मायाए । ‘तेणो तेणो’ त्ति पोक्कारियं तीए । समागया आरक्खिय-पुरिसा । पलायमाणो गहिओ तेहिं । इथंतरे तेहिं दिट्ठो वावाइया गणिया । दढं संजमिऊण नीओ सो नरवइसमीवे ।

राइणा भणियं - ‘गाढं पहारेऊण कयंतस्स अतिहिं करेह ।’ जं सामी समाइसइ’ त्ति भणिऊण निगओ दंडवासिओ । मसि-विलित-गत्तो, कंधरा-आरोविय- फुट्टघडमालो, वज्जंत-डिंडिमो, डिंभ-कय-कोलाहलो, वुङ्ग-गद्धभ-आरोविओ नीओ हड्डावलीए ।

कमेण पत्तो नियघरस्स अंगणे । अवमाणं असहिऊण उच्चसरेण कहितं लग्गो- ‘जणणि! वइरिणी ! किं ण तए पढमं व कुकम्मं कुणंतो वारिओ ?’ एवमाइ विविहं विलवंतो समारोविओ सूलाए । अट्ट-रुद्द-झाणेहिं मरिऊण समुप्पणो नरए ।

जइ जणणीए बालवए एव निवारिओ होंतो ता जोव्यणे एवंपयरेण ण मारिओ होंतो ।

शब्दार्थ व टीपा

पटुण (नपुं.) - पत्तन, नगर.

गतवइया (स्त्री.) - गत-पतिका, विधवा स्त्री.

बालवच्छा (समास) - बालो वच्छो जीए सा ।

(बहुवीहि) लहान आहे मुलगा जिचा अशी ती.

वहमाणीए (क्रि.) - ‘वह’, व. का. धा. वि., स्त्रीलिंगी सप्तमी एकवचन, वहन करणारी, वाहणारी.

मज्जिऊण - स्नान करून.

जलालित्तदेहो (समास) - जलेण आलित्तो देहो जस्स सो । (बहुवीहि) पाण्याने ज्याचा देह भिजला आहे असा तो.

मग्गमोइण्णो (संधि)- मग्गं + ओइण्णो । (आईच्या) मागोमाग जाऊ लागलेला.

पणोळिओ (देशी) - चेंगरलेला.

पक्खोडिण - पाखदून, झटकून

जाया तिलमुळी गुलेण काऊण कक्करियं

दिणिं दारगस्स - (अर्थ) : जमा झालेल्या मूठभर तिळाची गूळ घालून कुरकुरीत चिक्की करून मुलाला दिली.

काउमारद्वो (संधि) - काउं+आरद्वो | करण्यास प्रारंभ केला, करू लागला.

अब्भासवसओ - तीळ चोरण्याचा रोजचा सराव झाल्यामुळे.

महातक्करो (पु.) - महातस्कर.

मुसेइ - क्रि. 'मुस', वर्तमानकाळ, तृतीय पुरुष एकवचन, चोरी करत असे.

अलक्किबओ - कोणाच्याही नकळत.

थणावहारो (समास) - धणस्स अवहारो | (षष्ठी तत्पुरुष) धनाचा अपहार.

निब्भरपसुत्तं (समास) - निब्भरं पसुत्तं | (कर्मधारय) गाढ झोपलेल्या त्याला.

वावाइया (वि.) (स्त्री.) - व्यापादित केली, ठार मारली.

तरल-ताल लोयणो (वि.) (पु.) - आशंकेमुळे ज्याची नजर भिरभिरत आहे असा.

नीहरंतो - बाहेर पडत असताना.

गणिया-माया - गणिकामाता, अक्का, बाई.

तेण (पु.) - स्तेन, चोर.

पोक्कारियं - पुकारले, आरडाओरडा केला.

आरक्किब्य-पुरिसा - रखवालदार, पहारेकरी.

दढं संजमित्तुण - दृढपणे संयमित करून, घट्ट बांधून.

गाढं पहारेऊण कयंतस्स अतिहिं करेह - (अर्थ) : खूप प्रहर करून कृतांताचे अतिथी करा, बेदम चोप देऊन यमाच्या पाहुणचाराला पाठवा.

दंडवासिओ (पुं.) - दण्डपाशिक, शिक्षा करणारा अधिकारी.

मसि-विलित्त-गत्तो - सर्वांगाला काळे फासलेला.

कंधरा-आरोविय-फुटघडमालो - गळ्यात फुटक्या मडक्यांच्या माळा घातलेल्या.

वज्जंत डिंडिमो - ज्याच्या पुढे नगारे वाजवले जात आहेत असा.

डिंभ-कय-कोलाहलो - ज्याच्या आजूबाजूला मुलेबाले दंगामस्ती करत आहे असा.

हट्टावली - दुकानांची रांग, बाजार.

विलवंतो (क्रि.) - 'विलव', व. का. धा. वि., पुंलिंगी प्रथमा एकवचन, विलाप करणारा.

सूलाए समारोविओ - सुलावर चढविले.

अट्ट-रुद्द-झाण - आर्त-रौद्र-ध्यान; दुःखी आणि हिंसक विचार करण्याची अवस्था म्हणजे आर्त-रौद्र-ध्यान होय.

चार ध्याने : जैन परंपरेत ध्यानाचे चार प्रकार सांगितले आहेत - ती म्हणजे आर्तध्यान, रौद्रध्यान, धर्मध्यान, शुक्लध्यान. दुःख व कलेशांचे चिंतन करणे म्हणजे आर्तध्यान. हिंसक विचारात मम राहणे म्हणजे रौद्रध्यान. धार्मिक विचारात राहणे म्हणजे धर्मध्यान. शुद्ध आत्म्याचे चिंतन करणे म्हणजे शुक्लध्यान. यांपैकी पहिली दोन अशुभ-ध्याने आहेत. नंतरची दोन शुभ-ध्याने आहेत.

स्वाध्याय

प्र. १ : पाइयभासाए उत्तराणि लिह ।

- (१) तिलचोरियाए दारगो कमेण को जाओ ?
- (२) आरक्किब्य-पुरिसेहिं चोरो कस्स समीवे नीओ ?
- (३) अवमाणिओ चोरो जणिं उच्चसरेण किं कहेइ ?

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) पहिल्या दिवशी बालकाला चिक्की कशा प्रकारे मिळाली ?
- (२) विधवेचा मुलगा कशामुळे महातस्कर झाला ?
- (३) गणिकेच्या घरी महातस्कराने कोणते कृत्य केले ? त्याचा परिणाम काय झाला ?
- (४) 'तिलनिमित्तेण महातक्करो' या कथेचे तात्पर्य सांगा.

प्र. ३ : व्याकरण

अ) कंसातील क्रियापदांची योग्य रूपे घालून वाक्ये पुन्हा लिहा.

- (१) (पक्खोड) सरीरं गहिया माऊए तिला ।
- (२) लद्धेण दविणेण (विलस) दारगो ।
- (३) तेहिं दिटा (वावाय) गणिया ।
- (४) अट्ट-रुद्द-ज्ञाणोहिं (मर) समुप्पन्नो नरए ।

ब) संधी सोडवा.

मग्गमोइण्णो, जलालित्तदेहो, काउमारद्धो

विशेष अभ्यास

या पाठातील व का. धा. वि. च्या रूपांचा संग्रह दिला आहे. त्यांचा अर्थ लिहून, संपूर्ण व्याकरण स्पष्ट करा.

वहमाणी, रोवंतो, वद्धंतो, नीहरंतो, विलवंतो, वज्जंतं



पंचमो पाढो

५

भिण्णधम्मियाणं पाणिगग्हणं

वर्तमानकाळात शिक्षणाच्या प्रभावाने आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांचा पुरस्कार केला जात असला तरीही ते या पाठात स्पष्ट केले आहे. ११ व्या शतकातल्या ‘मूलशुद्धिप्रकरण’ या ग्रंथात देवचन्द्रसूरींनी भिन्न धर्मातल्या वधूवरांचा विवाह शब्दबद्ध केला आहे. ते या पाठात स्पष्ट केले आहे. आपल्या परंपराप्राप्त जिनधर्मावर दृढ श्रधा असलेली पत्नी, आपले विचार पतीला तर्कशुद्धपणे पटवून देते. विविध धर्मसंप्रदायांचे सामाजिक अभिसरण जुन्या काळातही कसे होत होते - यावर प्रकाश टाकणारी ही कथा आहे !

अतिथि इहेव जंबुदीवे दीवे भारहे वासे वच्छाजणवयालंकारभूया कोसंबी णाम णगरी । तत्थ य महाधणवई धणदत्तो णाम सेड्डी । तस्स य रूवाइगुणगणालंकिया जीवाऽजीवाइ-पयत्थ-वित्थर-वियक्खणा जिणसाहुपयपंक्यमहुयरी अतिथि देवई णाम कणणा । सा य घरोवरि कंदुगलीलाए ललमाणी दिट्ठा पाडलीउत्त-पुरागय-भिक्खुभत्त-सिरिदत्तसेड्डिसुएण देवाणंदेणं । तं च दट्टूण विसमसर-सरपसर-निवाय-विहुरिज्जमाण-माणसेण चितियमणेण-‘अहो ! रूवाइसओ, अहो ! कलाकोसल्लपगरिसो, ता वरावेमि एयं’ ति । पेसिया णियपहाणपुरिसा तीए वरणत्थं । ‘अण्णधम्मिओ’ ति काऊण ण दिण्णा पिउणा । तओ तीए लोभेण संजाओ कवडसावगो । णिरंतर-सिद्धंत-आयन्नराईहि य परिणओ सम्म धम्मो, जाओ मेरु व्व णिप्पकंपो । तं च तारिसं दट्टूण दिण्णा पिउणा से कणणा । समुब्बूढा य महाविभवेण । गओ तं घेत्तूण सणगरं । ‘भिण्णधम्माणि मायापियाणि’ ति कयं जुयहरयं । तओ य-

जिणपूयण-वंदण-णहवण-जत्त-बलिकरणमाइणिरयस्स ।

सज्जाय-ज्ञाणपरायणस्स जडेवणजुयस्स ॥१॥

पत्तम्मि विविहदाणं देंतस्स कुतित्थिए चयंतस्स ।

जा जाइ कोइ कालो जणणी-जणगाइ ता तस्स ॥२॥

भणियाइं भिक्खुएहिं-‘किं सो तुम्हाण संतिओ पुतो ।

अच्चंतं भत्तो वि हु णाऽऽगच्छइ अम्ह पासम्मि ?’ ॥३॥

तो तेहिं कहिओ सब्बो सवित्थरो से वुतंतो । भिक्खुएहिं भणियं - ‘जइ एवं ता आणेह कह वि एगावरं, तओ पच्छा भलेस्सामि।’ जणणि-जणएहि य भणिओ जहा - ‘अम्हऽवरोहेण वि अज्ज णिच्छएणं गंतव्वं।’ गुरुणिगहिंडियं च चित्ते भाविऊण गओ सो । वंदिया भिक्खुणो विज्जाभिमंतियं च दिणं से तेहिं फलं । पुव्वब्भासेण य भक्तियमणेण । परावत्तियभावो य समागओ गेहं ।

भणियाणि माणुसाणि जहा - ‘लहुं मम गिहे भिक्खूण भोयणं सज्जेह ।’ तओ हट्ट-तुट्टाणि ताणि तहा काउमाढत्ताणि । देवई य भतुणो चलचित्तत्तणमसद्हंती गया गुरुसमीवे । कहिओ वुतंतो । तेहिं वि समप्पिओ पडिजोगो । दिणो तीए तस्स । जाओ सहावत्थो । तओ पुच्छियं तेण ‘किमेयं ?’ ति । माणुसेहिं भणियं - ‘तए भिक्खूण भोयणं सज्जावियं’ ति । तेण भणियं - ‘णाहं जिणजइणो मोत्तूण अन्नेसि धम्मट्टा पयच्छामि ।’ कहिओ य देवईं सब्बो वि परमत्थो । तओ ‘गुरुणिगहेण मणां छलिओ मि’ ति भणंतेण ‘फासुएसणिज्जं’ ति काऊण पडिलाहिया मुणिणो ।

शब्दार्थ व टीपा

वच्छाजणवयालंकारभूया (वि.) (स्त्री.) - वत्स

नावाच्या जनपदाला (प्रदेशाला) अलंकारभूत
असलेली (कौशांबी नगरी).

जीवाऽजीवाइपयत्थ वियक्खणा - जैन तत्त्वज्ञानात
वर्णिलेत्या जीव-अजीव इ. पदार्थाच्या वर्णनात
(ज्ञानात) (विचक्षण असलेली देवकी), सप्त
पदार्थाची नावे - जीव, अजीव, आस्त्र,
बंध, संवर, निर्जरा, मोक्ष.

जिणसाहुपयपंकयमहुयरी (वि.) (स्त्री.) - जिन आणि
साधू यांच्या पदकमलांकडे आकृष्ट होणारी
जणू मधुकरी (भ्रमरी).

कंदुगलीला (स्त्री.) - कन्दुकलीला, चेंडूचा खेळ.

ललमाणी - क्रि. 'लल', व का. धा. वि., स्त्रीलिंगी
प्रथमा एकवचन, खेळणारी.

पाडलीउत्त - पाटलीपुत्र नावाचे नगर, आधुनिक
बिहारमधील 'पाटणा'.

विसमसर (पुं.) - विषमशर, कामदेव, मदन.

निवाय (पुं.) - निपात, पडणे, कोसळणे.

विहुरिज्जमाण-माणस (वि.) - ज्याचे मन विहळ झाले
आहे असा.

रूवाइसओ (संधि) - रूव+अइसओ | रूपातिशय,
उत्कृष्ट सौंदर्य.

वरावेमि (क्रि.) - 'वर', प्रयोजक, वर्तमानकाळ, प्रथम
पुरुष एकवचन, विवाह करावयास लावेन.

वरण्तथं (क्रि. वि.) - वरण करण्यासाठी, विवाह
करण्यासाठी.

अण्णधम्मिओ (वि.) (पुं.) - परधर्मीय.

कवडसावगो (समास) - कवडो सावगो |
(कर्मधारय) कपट श्रावक, खोटा-खोटा
श्रावक.

सिद्धंतायन्नराईहि (संधि) - सिद्धंत+आयन्नण+आईहि |
सिद्धंताचे श्रवण इत्यादीनी.

परिणओ - समजला, आकलन झाला.

समुव्वूढा - विवाह करून दिला.

'भिन्नधम्माणि मायापियाणि' त्ति कयं जुयहरयं -

'हिचे मातापिता वेगळ्या धर्माचे आहेत',
असे म्हणून वेगळे घर करून दिले.

जणणी-जणगाइ ता तस्स भणियाइ भिक्खुएहिं -
(देवानंदाच्या) मातापित्यांना त्यांच्या पुरोहितांनी
म्हटले.

भलेस्सामि - पाहून घेईन, बघून घेईन.

गुरुणिगाहछिडियं - गुरुंनी (पुरोहितांनी) आग्रहपूर्वक
छेडल्यामुळे.

पुव्वब्मासेण (क्रि. वि.) - पूर्व अभ्यासाने, जुन्या
सवयीमुळे.

भक्तियमणेण (संधी) - भक्तियं+अणेण | त्याने
खाल्ले.

परावत्तियभावो - वृत्ती पालटलेला, स्वभाव बदललेला
(असा तो देवानंद).

काउमाढत्ताणि (संधि) - काउं+आढत्ताणि |
(सांगितल्याप्रमाणे) करू लागले.

भतुणो - पतीचे.

असद्वहंती (वि.) (स्त्री.) - श्रद्धा नसलेली.

पडिजोगो - विशिष्ट मंत्र, तोडगा.

जाओ सहावत्थो - पुन्हा मूळ स्वभावात परत आला.

णाहं पयच्छामि - मी (भोजनदान) देणार नाही.

मणागं छलिओ - थोडासा विचलित झालो.

फासुएसणिज्जं - जैन साधूंना चालणारे प्रासुक आणि
एषणीय असे अन्न.

पडिलाहिया मुणिणो - मुर्नीना भिक्षादान दिले.

स्वाध्याय

प्र. १ : पाइयभासाए उत्तराणि लिहा ।

- (१) देवईए वरणत्थं देवानंदेण किं कयं ?
- (२) देवानंदस्स मायापितुणा किंकारणेण तेसिं भिन्नघरयं कयं ?
- (३) काए जुतीए देवानंदो सहावत्थो जाओ ?

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) कोणत्या प्रसंगी देवानंद देवकीच्या प्रेमात पडला ? पित्याने त्यांच्या विवाहास का नकार दिला ?
- (२) देवकीच्या पित्याने अखेरीस देवानंद व देवकीचा विवाह का करून दिला.
- (३) देवानंद व देवकीच्या धार्मिक आचरणाचे थोडक्यात वर्णन करा.
- (४) ब्राह्मण भिक्षुंसाठी भोजन तयार करण्याची आज्ञा देवानंदने का दिली ? देवकीने त्याचे मन कसे वळविले ?

प्र ३ : व्याकरण

- अ) संधी सोडवा.
चिंतियमणेण, काउमाढत्ताणि, अम्हऽवरोहेण, पुब्बभासेण
- ब) रूपे ओळखा.
मुणिणो, छलिओ, पुच्छियं, सज्जेह, भावितुण

विशेष अभ्यास

जैन तत्त्वज्ञानातील सात पदार्थाची आणि नऊ तत्त्वांची नावे व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.



‘वैज्ञानिक दृष्टिकोण’ तून विचार करणे – हे आजच्या विज्ञानयुगाचे वैशिष्ट्य मानले जाते. परंतु अर्धमागधी साहित्यात, विज्ञानाधिष्ठित विचारांच्या तेजस्वी शलाका चमकताना दिसतात.

‘आचारांग’ या अर्धमागधी ग्रंथातील, ‘बनस्पती व मनुष्य-यातील तुलना’ – त्यात निहित असलेल्या वैज्ञानिक सत्यामुळे, अतिशय ज्ञानवर्धक झालेली दिसते. प्रस्तुत पाठात या तुलनेसंबंधीचा उतारा उद्धृत केला आहे.

भगवान महावीरांचे विज्ञानमय विचार आपल्याला निश्चितपणे विचार करायला लावतील.

अद्भुमागही भासाए निबद्धा एगारह-अंगांगंथा ‘महावीरवाणी’ नामेण सुपसिद्धा। नीई-धम्म-अज्ञात्थपहाणा इमे गंथा भगवं महावीरस्स विण्णाणादिट्टीए वि पगासगा संति।

अम्हाणं अहोभग्नेण, अद्भुमागही-भासा-निबद्धे ‘आयारंग’ नामए गंथे वणस्सइजीवाणं माणुस्सेण तुलणा-पदं उवलब्बहि। आयारंगस्स ‘सत्थ-परिणा’ अज्ञायणे कहियं –

“ इमंपि जाइधम्मयं, एयंपि जाइधम्मयं।
इमंपि वुड्हिधम्मयं, एयंपि वुड्हिधम्मयं।
इमंपि चित्तमंतयं, एयंपि चित्तमंतयं।
इमंपि छिनं मिलाति, एयंपि छिनं मिलाति।
इमंपि आहारगं, एयंपि आहारगं।
इमंपि अणिच्चयं, एयंपि अणिच्चयं।
इमंपि असासयं, एयंपि असासयं।
इमंपि चयावचइयं, एयंपि चयावचइयं।
इमंपि विपरिणामधम्मयं, एयंपि विपरिणामधम्मयं।”

अणंतरं भ. महावीरेण वणस्सईणं रक्खणटु, अम्हाणं आवाहणं कयं। ‘रुक्खा रक्खियव्वा, रुक्खा संवड्हियव्वा’ इमो संदेसो भ. महावीरेण अड्हूइज्ज-सहस्स-वरिस-पुव्वमेव दिण्णो। णवरं वणस्सईसु किंतु पुढवी-जल-वाऊ-अग्नीमाईसु सव्वेसु एगिंदिएसु विवेगपुव्वय-ववहारस्स विण्णती कया।

तीए विण्णतीए जड अम्हे बहुमाणं करेमो ता आगमिस्स-काले सुहिणा होमो, ण अण्णहा।

आहुणिए काले एगूणवीसइमे सयए वणस्सई-विसयगं संसोहणं ‘सर जगदीशचन्द्र बसु’ महाभागेण कयं ति वयं जाणामो। पओगसालासु नाणाविह-पओगोहिं बसु-महाभागेण इमं तच्चं संठावियं, जहा – ‘मणुस्साणं इव वणस्सईणं वि विविहाओ भावभावणाओ संति।’

शब्दार्थ व टीपा

अज्ञात्प्रहाण (वि.) - अध्यात्मप्रधान.

विणाणदिट्टीए - मूळ नाम 'विणाणदिट्टी', स्त्रीलिंगी सप्तमी एकवचन.

पगासग (वि.) - प्रकाशक, प्रकाश टाकणारा.

एगूणवीसइमे सयए - एकोणिसाव्या शतकात.

इमं तच्चं संठावियं - या तथ्याची (सत्याची) स्थापना केली.

सत्थ-परिणा-अज्ञयण - शस्त्रपरिज्ञा अध्ययन, **इमंपि जाइधम्यं, एयंपि जाइधम्यं** - यांचा (मनुष्यांचा)

'जन्मणे' हा धर्म आहे आणि यांचाही (वनस्पतीचाही) 'जन्मणे' हा धर्म आहे.

वुहृधम्यं - 'वाढणे' हा ज्यांचा धर्म आहे असे (मनुष्य व वनस्पती)

चित्तमंतयं - 'सजीव असणे' हा ज्यांचा धर्म आहे असे.

छिनं मिलाति - तोडल्याने म्लान होतात.

आहासं - 'आहार करणे' हा ज्यांचा धर्म आहे.

चयावचड्यं - 'चयापचय' हा ज्यांचा धर्म आहे

विपरिणामधम्यं - परिणमशील असणे अर्थात् वेगवेगळ्या अवस्थांमधून जाणे, हा ज्यांचा धर्म आहे.

अडृतइज्ज-सहस-वरिस-पुच्चं - अडीच हजार वर्षापूर्वी.

आगमिस्स काले - आगामी काळात, भविष्यकाळात.

स्वाध्याय

प्र. १ : पाइय-भासाए उत्तराणि लिहा ।

- (१) एगूणवीसइमे सयए वणस्सईविसयं संसोहणं केण कयं ?
- (२) बसु-महाभागेण वणस्सईणं विसए किं सच्चं संठावियं ?
- (३) भगवं महावीरेण रुक्खाणं विसए को संदेसो दिण्णो ?

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) भगवान महावीरांनी वनस्पती आणि माणसांची केलेली तुलना, आपल्या शब्दात लिहा.
- (२) भगवान महावीरांच्या कोणत्या संदेशाचे पालन करणे, मानवी भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे ?

प्र. ३ : संदर्भासहित स्पष्टीकरण करा.

- (१) मणुस्साणं इव वणस्सईणं वि विविहाओ भावभावणाओ संति।

प्र ४ : व्याकरण

(अ) पुढील समासांचा विग्रह करून नावे लिहा.

महावीरो, महावीरवाणी, जाइधम्यं, चित्तमंतयं, भावभावणाओ

(ब) कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्ये पूर्ण लिहा.

- (१) (महावीरो / महावीरेण) पण्णाए धम्यस्स परिक्खा कया ।
- (२) महावीराणं उवएस्स अम्हे बहुमाणं (करेमि / करेमो) ।
- (३) भगवईसुत्तस्स पढमस्स पगरणस्स छट्टे (उद्देसं / उद्देसे) वाउज ल विसए एगो दिङ्डुंतो विज्जइ ।
- (४) सव्वे जीवा जीवितं (इच्छंति / इच्छाइ) ।
- (५) भद्राए खेमकुसलं (पुच्छितं / पुच्छिऊण) राया आगओ ।



सत्तमे पाढो

‘गांधीवाद’स्स मूलतत्त्वाइं

भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे स्थान अनन्यसाधारण आहे. गुजरातमधील पोरबंदर येथील एका सुसंस्कृत, प्रतिष्ठित वैश्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला (२ ऑक्टोबर १८६९). सत्य आणि अहिंसेचे संस्कार त्यांच्यावर बालपणीच झाले. पुढे वाचन, चिंतन, लेखन आणि प्रयोगशीलता यांच्या सहाय्याने त्यांनी सत्य-अहिंसा ही मूलतत्त्वे सामाजिक-राजकीय क्षेत्रात उपयोजित केली.

समता, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, स्वदेशी, स्वराज्य आणि सत्याग्रह यांचा त्यांनी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात प्रयोग केला आणि त्यावर आधारित असे विपुल लेखनही केले. आपल्या विचारांचा, संपूर्ण जगातील विचारवंतांवर ठसा उमटवू शकलेल्या, काही ख्यातिप्राप्त व्यक्तींमध्ये महात्मा गांधीजींची गणना होते. त्यांच्या जीवन-तत्त्वज्ञानाचा भारतात आणि भारताबाहेरही खूप अभ्यास झाला. त्याचे फलित म्हणून ‘गांधीवाद’ची मांडणी करण्यात आली. मराठी विश्वकोशातील नोंदीच्या आधारे आपण, या पाठात, गांधीवादाची मूलतत्त्वे, यथाशक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करू.

अम्हाणं भारहदेसे पाईणकालाओ आरब्म विविहा वियारपरंपरा पाउब्बूया। ‘अथिय-नस्थिय’ नामेण तासु नव-परंपरा ‘दंसण’ रूपेण थिरहूया। मज्जजुगे, आहुणियकाले वि पण्णाणमंतेहिं कालाणुरुवेहिं वियारधाराहिं समकालीणां जीवणववहारो सामिद्धि नीओ। तासु सव्वासु आहुणिय-वियार-धारासु ‘गांधीवादे’ अग्न-गणणीओ पहाव-संपण्णो य दीसइ।

गांधीवादो सव्वट्टेण अज्ञात्थपहाणो अज्ञात्थाहारो विज्जइ। किंबहुणा ‘गांधीवादे’ सयमेव अज्ञात्थवाओ। केइ कहेंति, ‘गांधीवादे’ जीवण-जावणस्स विसिट्टा पद्धई अथि, न कोइ सतंतो वाओ, तहवि तस्स महतंणं न उवेक्खणीयं। सव्वेसु जयपसिद्धेसु विस्विज्जालएसु वियारवंतेहिं गांधीवादो बहुमणिओ, अज्ञयणपणालिं च आणीओ।

जइवि गांधीमहाभागा हिंदुधम्म-परिपालणतप्परा तहवि सव्वाणं धम्माणं तत्तरुवेण एकरुवया तेहिं पडिवाइया। तेहिं विविह-वक्खाण-लेहण-पोथेणसु कहियं-

सव्वे धम्मिया गंथा मणुस्सणिम्मिया। अओ माणवाणं गुण-दोसा मज्जायाओ च सेतु पडिबिंबिया। अहिंसा-सच्च-अचोरिय-बंभचेर-अपरिगहा सव्वेसु नीइनियमेसु पहाणा। ईसरो सयंसिद्धो, सयंपगासगो, इंदिय-बुद्धीणं अईओ। तक्क-अणुमाणाइ पमाणाणि ईसरस्स अथिते अणुवजुत्ताणि। तवेण, वेरगेण च जस्स मणं विसुद्धं होइ, तहिं ईसरो पयडीभवइ। नानक-कबीर-तुलसीदास-चैतन्यप्रभु-रामदास-तुकारामाइ संतपवरेहिं ईसराणुभूई पच्चक्खीकया। ईसरो सव्वजीवाणं अंतरप्पा। अहंभावस्स संपुण-विलएण जा चेयणा सरीरे अवसिट्टा हवइ सा ईसरसरुवा। समग्गा विस्सरयणा ईसरस्स लीला।

ईसरो सच्चसरुवो, सच्चमेव ईसरो। ईसरो जयस्स उप्पत्ति-ठिड-लयाणं कत्ता, जयस्स नियंता। ईसरस्स पइ भत्ति-पेमभावो धारियव्वो हवइ। सच्चस्स अणुसंधाणं नणु ईसरभत्तीए एव अण्णं रूवं। एयं तत्तं मणंसि काऊण गांधीमहाभागेण ‘सच्चस्स पओगा’ नामेण अत्तणो चरित्तं लिहियं।

अहिंसा मणुस्सवंस्स जीवणधम्मो। मणुयाणं सह-अथितं अहिंसाए पइद्वियं। आसत्ति-मोह-रहिएण जीवणेण, अहिंसातत्त्वस्स पालणेण मणुयाणं माणस-भावाणं उण्णयणं होइ। जीवदयापहाणेण माणवेण सामिसो आहारो सव्वया वज्जणीओ। बंभचेरस्स पालणं अहिंसासिद्धंतस्स एव अण्णयरं रूवं। स-दार-संतोसवयस्स पालणं संजमस्स अब्भसणदृं



आवस्यं । संपूर्ण बंभचेर-पालणं सण्णासधमस्स हियं ।

गांधीमहाभागस्स ‘सच्चगाहे’ एवं ‘सर्वोदयवादे’ – सच्चअहिंसातत्त्वाणं सामाइयखेते रायनीइखेते कोसल्लपुब्यं उवयोजणं अतिथि । तेसि अत्थविसयगेसु समया-बंधुया तहा य ‘टट्टीसिप’ संबंधिणो वियारा अखिलविस्से सुपसिद्धा, अत्थचिंतगेहिं पसंसिया ।

सच्चं खलु ‘गांधीवाद’स्स मूलतत्त्वाइं भारहदेसस्स उण्णइं साहेउं समत्थाइं, समकालमेव अत्तणिब्भर-अज्ञत्थ-सिद्धंतस्स अणुऊलाइं संति ।

शब्दार्थ व टीपा

मूलतत्त्वाइं (नपु.) - मूलतत्त्वे.

पाइणकालाओ आरब्भ - प्राचीन काळापासून आरंभ करून.

पाउब्यूया - प्रादुर्भूत झाल्या.

अत्थिय-नत्थिय - आस्तिक-नास्तिक.

नव - नऊ.

थिरह्या - स्थिर झाल्या.

मज्जन्जुगे - मध्ययुगात.

आहुणियकाले - आधुनिक काळात.

अज्ञत्थ - अध्यात्म.

आहार - आधार.

अईओ - अतीत, पलीकडचा.

सच्चस्स पठोगा - ‘सत्याचे प्रयोग’, म. गांधीजीचे आत्मचरित्र.

सामिसो आहारो - सामिष आहार, मांसाहार.

सामाइयखेते - सामाजिक क्षेत्रात.

रायनीइखेते - राजनीतीच्या क्षेत्रात.

कोसल्लपुब्यं (क्रि. वि.) - कौशल्यपूर्वक.

उवजुंजण - उपयोजन, उपयोग.

अखिलविस्से - अखिल विश्वात.

अत्थचिंतग - अर्थचिंतक, अर्थशास्त्रज्ञ.

उण्णइं साहेउं - उन्नती साधण्यासाठी.

अत्तणिब्भर - आत्मनिर्भर, स्वावलंबी.

अणुऊलाइं - अनुकूल.

स्वाध्याय

प्र. १ : पाइयभासाए उत्तराणि लिहू ।

- (१) गांधीवादस्स अज्ञत्थसमं को संबंधो ?
- (२) सव्वेसु नीइनियमेसु के पहाणा संति ?
- (३) ईसरस्स सच्चेण सह को संबंधो ?

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) महात्मा गांधीजींचे अहिंसेसंबंधीचे विचार पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
- (२) गांधीवादाची पाश्वर्भूमी कोणत्या ईश्वरविषयक विचारांनी तयार झाली ?

प्र. ३ : व्याकरण

- अ) रूपे ओळखा.
- नीओ, दीसइ, कहेंति, धारियब्बो, सिद्धंतस्स
- ब) संधी सोडवा.
- अज्ञत्थाहारो, तुकारामाइ, ईसराणुभूई

विशेष अभ्यास

(i) पुण्यात घेरवडा येथे असलेल्या आगाखान पॅलेसला भेट द्या.

(ii) महात्मा गांधीजींचे जीवनविषयक तत्त्वज्ञान समजून घ्या.



अद्वमो पाढो

असोगराइणो बारहमो पत्थरलेहो

भारताच्या प्राचीन इतिहासात मौर्य सम्राट अशोकाचे स्थान (इ. स. पू. तिसरे शतक) अद्वितीय असे आहे. अशोकाच्या शिलालेखांपासून भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग सुरु झाले. भारताच्या चारही टोकांस त्याचे लेख (शिलालेख) सापडल्यामुळे त्याच्या राज्याचा विस्तार संपूर्ण भारतभर होता. एकूण सहा ठिकाणी हे शिलालेख असून, त्या प्रत्येकात सामान्यतः चौदा राजाज्ञा कोरलेल्या आहेत. त्यापैकी गिरनारच्या शिलालेखातील बारावा शिलालेख प्रस्तुत पाठासाठी निवडला आहे. सध्याच्या काठेवाडमधील जुनागढपासून पूर्वेस दीड कि. मी. अंतरावर गिरनार पर्वताजबळ एक मोठी शिळा आहे. त्यावर सम्राट अशोकाच्या चौदा राजाज्ञा ब्राह्मी लिपीत कोरलेल्या आहेत. यातील भाषा प्राकृत असून ती पाली भाषेच्या जवळची आहे.

शिक्षक आणि विद्यार्थी दोघांच्या सोयीसाठी या पाठातील बाराव्या शिलालेखाचा मराठीत अर्थ दिला असून, विवेचक टीपाही पाठाच्या अखेरीस दिल्या आहेत त्यातून राजाचे व समाजाचे धार्मिक संबंध कसे असले पाहिजेत ते स्पष्ट होते.

१. देवानं पिये पियदसि राजा सवपासंडानि च पवजितानि च घरस्तानि च पूजयति दानेन च विवाधाय च पूजाय पूजयति ने (१)
२. न तु तथा दानं व पूजा व देवानं पियो मंजते यथा किंती सारवढी अस सवपासंडानं (२) सारवढी तु बहुविधा (३)
३. तस तु इदं मूळं य वच्चगुती किंती आत्पपासंडपूजा व परपासंडगरहा व नो भवे अप्रकरणम्हि लहुका व अस
४. तम्हि तम्हि प्रकरणे (४) पूजेतया तु एव परपासंडा तेन तन प्रकरणेन । एवं करु आत्पपासंडं च वढयति परपासंड च उपकरोति (५)
५. तदंजथा करोतो आत्पपासंड च छणति परपासंडस च पि अपकरोति (६) यो हि कोचि आत्पपासंडं च पूजयति परपासंडं व गरहति
६. सवं आत्पपासंडभतिया किंति आत्पपासंडं दीपयेम इति सो च पुन तथा करातो आत्पपासंडं बाढतरं उपहनाति (७) त समवायो एव साधु
७. किंति अजमंजस धंमं सुणारु च सुसुंसेर च (८) एवं हि देवानंपियस इछा किंति सवपासंडा बहुसृता च असुकलाणागमा च असु (९)
८. ये च तत्र तत्र प्रसंना तेहि वतव्यं (१०) देवानंपियो नो तथा दानं व पूजां व मंजते यथा किंति सारवढी अस सर्वपासडानं (११) बहका च एताय
९. अथा व्यापता धंममहामाता च इथीझाखमहामाता च वचभूमीका च अजे च निकाया (१२) अयं च एतस फल य आत्पपासंडवढी च होति धंमस च दीपना (१३)

शब्दार्थ व टीपा

सवपासंड - सर्वपार्षद, सर्व धर्मसंप्रदाय.

पवजितानि - प्रवजित, संन्यासी.

घरस्तानि - गृहस्थ, गृहस्थाश्रमी, संसारी लोक.

विवाधाय - विविध प्रकारचे.

मंजते - मानतो, महत्त्व देतो.

सारवढी/सारवडी - सारवृद्धी, भरभराट.

वचिगुती - बोलण्यातील संयम.
आत्पासंडपूजा - आत्मपार्षदपूजा, स्वधर्मपूजा.
परपासंडगरहा - परधर्माची निंदा.
अप्रकरणाम्हि - अप्रासंगिक, प्रसंग नसताना.
लहुका - लघुका, संयमित.
प्रकरणे - प्रसंगांमध्ये.
वढयति - वर्धयति, वृद्धी करतो.
तदंजथा - ह्याच्या विरुद्ध.
छणति - हानी करतो.
गरहति - निंदा करतो.
आत्पासंडभतिया - स्वधर्मवरील भक्तीने.
दीपयेम - 'उज्ज्वल करू' या इच्छेने.
बाढतरं - अधिक, जास्त.
उपहनाति - हानी करतो.
अजमंजस - अन्यमन्य, एकमेकांची, परस्पर.

सुणारु - ऐकावेत.
सुसुंसेर - आचरणात आणावेत.
बहुश्रुत - बहुश्रुत.
कलाणगामा - कल्याणकारी.
असु - असावेत.
प्रसंना - प्रसन्न, भक्तियुक्त.
वतव्यं - व्यक्त करावे, मागावे.
धंममहामाता - धर्म-महामात्र, धार्मिक अधिकारी.
इथी-झख-महामाता - स्त्री-अध्यक्ष-महामात्र, महामात्र
म्हणून नेमलेली महिला.
वचभूमिका - ब्रजभूमीका.
(धर्ममहामात्र, स्त्री-अध्यक्ष-महामात्र आणि ब्रजभूमीक- ही
तीन अधिकारपदे अशोकाने उत्तम राज्यशासनासाठी निर्माण
केली होती. त्यांच्या माध्यमातून राज्यशासन चालत असे.)

गिरनारच्या बाराव्या लेखाचा सुलभ मराठी अनुवाद :

(मूळ उतान्यात (१), (२) - असे आकडे जेथे दिले आहेत, तेथे अर्थाच्या दृष्टीने वाक्य पूर्ण होते.
त्याप्रमाणे अनुवाद दिला आहे.)

- (१) देवांचा लाडका प्रियदर्शी राजा सर्व धर्मसंप्रदाय, संन्यासी आणि गृहस्थाश्रमी लोकांचा दान देऊन आणि विविध प्रकारचे सन्मान देऊन, मानमरातब राखतो.
- (२) देवांचा लाडका राजा, दान आणि सन्मान यापेक्षा सर्व संप्रदायांच्या तत्त्वप्रणार्लिंच्या अर्थपूर्ण वृद्धीला जास्त महत्व देतो.
- (३) ही सारवृद्धी निरनिराळ्या अंगांनी होते.
- (४) वाचेचा संयम हे त्याचे मूळ आहे. स्वधर्मस्तुती आणि परधर्मनिंदा अप्रासंगिक असू नयेत आणि त्याही त्या त्या वेळी संयमित असाव्यात.
- (५) प्रत्येक वेळी दुसऱ्या संप्रदायांचा यथायोग्य सन्मान केला पाहिजे.
- (६) अशा तऱ्हेने वागणूक करणारा मनुष्य आपल्या धर्माची वृद्धी करतो आणि दुसऱ्या धर्माना उपकृत करतो.
- (७) याच्या विपरीत वागणारा आपल्या संप्रदायाचे नुकसान करतो आणि दुसऱ्या संप्रदायांवर अन्याय करतो.
- (८) आपला संप्रदाय उज्ज्वल करण्याच्या इच्छेने आणि त्यावरील भक्तीने जो स्वधर्मस्तुती आणि परधर्मनिंदा करतो, तो स्वधर्माचीच जास्त हानी करतो.
- (९) म्हणून समन्वय योग्य आहे.
- (१०) म्हणून समन्वय योग्य आहे.
- (११) म्हणून परस्परांची धर्मतत्त्वे ऐकावीत व त्यांचे पालन करावे. सर्व धर्मसंप्रदाय बहुश्रुत आणि कल्याणकारी सिद्धांतांचे असावेत अशीच देवांच्या लाडक्या राजाची इच्छा आहे. ज्याची आपल्या संप्रदायावर भक्ती आहे त्याने असे सांगावे.
- (१२) देवांचा लाडका राजा सर्वसंप्रदायांच्या तत्त्ववृद्धीला, दान आणि पूजा यांपेक्षा जास्त महत्व देतो.
- (१३) या कारणास्तव धर्ममहामात्र, स्त्री-अध्यक्ष-महामात्र आणि ब्रजभूमीक असे निरनिराळे अधिकारी नेमलेले आहेत.

विशेष टीप :

सम्प्राट अशोकाने राज्याभिषेकानंतर बारा वर्षांनी प्रजेच्या सुखासाठी आणि हितासाठी धर्मज्ञा कोरविल्या. प्रस्तरांवर कोरून ठेवल्याने त्या अजरामर झाल्या. प्रस्तुत लेखात सम्प्राट अशोकाच्या सर्वधर्मसमभावाची झलक स्पष्टपणे दिसते. व्यक्तिस्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेचा तो पुरस्कर्ता होता. ‘स्त्री-अध्यक्ष-महामात्रां’ची नेमणूक सम्प्राट अशोकाच्या स्त्री-पुरुष-समानतेच्या दृष्टिकोणाचे द्योतक मानावयास हवी.

स्वाध्याय

प्र. १ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) प्रियदर्शी राजा धार्मिक संप्रदायांचा सन्मान कसा करत होता ?
- (२) धर्माची सारवृद्धी कशा प्रकारे होते ?
- (३) संप्रदायाची हानी कशामुळे होते ?
- (४) संप्रदायांच्या सारवृद्धीसाठी प्रियदर्शी राजाने कोणता अधिकारीवर्ग नियुक्त केला होता ?

प्र. २ : या पाठाचा सारांश सुमारे २० ओळीत लिहा.

विशेष अभ्यास

शिक्षकांच्या मदतीने ‘सम्प्राट अशोक’ – या विषयावर सचित्र प्रकल्प तयार करा.



९

नवमो पाढो

अरित्तो परकेरओ संवुत्तो

अभिजात संस्कृत प्राकृत नाटककारांमध्ये अग्रपूजेचा मान 'भास' नाटककाराकडे जातो. ते भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्धांच्यानंतर आणि 'कविकुलगुरु कालीदासा'च्या अगोदर होऊन गेले असावेत. भासाच्या पाच एकांकिका साहित्यिक दृष्टीने अप्रतिम आहेत. त्याखेरीज त्याने प्रतिमा, अभिषेक, पञ्चरात्र आदि अनेक नाटकेही लिहिली. त्यापैकी 'प्रतिज्ञायौगन्धरायणम्' आणि 'स्वप्नवासवदत्तम्' ही नाटके कथानकाच्या दृष्टीने पाठोपाठ लिहिलेली आहेत. त्यातही 'स्वप्नवासवदत्तम्' हे सहा अंकांचे नाटक, त्याची सर्वश्रेष्ठ नाट्यकृती मानली जाते.

प्रस्तुत पाठातील नाट्य-उतारा 'स्वप्नवासवदत्तम्' नाटकातील तिसरा अंक आहे. हा अंक त्यामानाने छोटा असल्याने संपूर्ण घेतला आहे.

उज्जयिनीचा राजा उदयन, प्रद्योतराजाच्या कन्येचे-वासवदत्तेचे अपहरण करून उज्जयिनीस आणतो. अर्थात् वीणावादनाच्या निमित्ताने ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतातच. विवाहानंतर वासवदत्तेच्या प्रेमात आंकंठ बुडालेला राजा, राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करू लागतो. परिणामी त्याचा प्रदेश शत्रुराजा जिंकून घेतो. उदयनाचा मंत्री 'यौगन्धरायण' मोळ्या कौशल्याने एक युक्ती योजतो. मगधराजाची पुत्री 'पद्मावती'-हिचा विवाह उदयनाशी घडून आल्यास, पराक्रमी मगधराजाच्या मदतीने राज्यही परत मिळणार असते आणि वासवदत्तेच्या प्रेमातूनही उदयन बाहेर येणार असतो.

यौगन्धरायणास माहीत असते की वासवदत्तेला दूर केल्याशिवाय हे कदापीही शक्य नाही. उदयन शिकारीला गेल्यावर तो वासवदत्तेला घेऊन बाहेर पडतो. तिला सर्व योजना समजावतो. 'ते दोघे अग्नीत भस्मसात झाले', अशी वदंता पसरवितो. उदयन शोकाकुल होतो. त्याचवेळी यौगन्धरायण वासवदत्तेसह मगधदेशास जातो. मगधराजाशी उदयन - पद्मावतीच्या विवाहाची बोलणी करतो. वासवदत्तेविषयीचे सर्व लोकापवाद टाळण्यासाठी, एका चारित्र्यसंपन्न तापसीच्या मदतीने, वासवदत्तेला पद्मावती राजकन्येकडे 'ठेव' (न्यास) म्हणून ठेवतो. ती राजकन्येच्या अंतःपुरात राहू लागते.

वासवदत्तेच्या तेथील वास्तव्यातच उदयन-पद्मावतीची विवाहघटिका जवळ येते. विवाहमाला गुंफण्याची कामगिरी वासवदत्तेवर येते. त्याचेळी, सर्व काही योजना माहीत असूनही, वासवदत्तेच्या मनात भावनांचे कल्पोळ उमटतात. त्याचे चित्रीकरण प्रस्तुत उताऱ्यात केले आहे. 'अय्युत्तो परकेरओ संवुत्तो'-या शीर्षकाचा अर्थ आहे - 'आर्यपुत्र (माझे पती) (आता) परके झाले.'

प्रस्तुत उताऱ्यातील संभाषण 'शौरसेनी' प्राकृत भाषेत आहे. या उताऱ्यातील सर्व रंगसूचना संस्कृत भाषेत आहेत.

(ततः प्रविशति विचिन्तयन्ती वासवदत्ता ।)

- वासवदत्ता** - विवाहामोदसंकुले अंतेउरचउस्साले परित्तजिअ पदुमावदिं इह आअदम्हि पमदवरं । जाव दाणिं भाअधेअणिव्युत्तं दुक्खं विणोदेमि । (परिक्रम्य) अहो अच्चाहिंदं ! अय्युत्तो वि णाम परकेरओ संवुत्तो । जा उवविसामि । (उपविश्य) अय्युत्तं पेक्खामि ति एदिणा मणोरहेण जीवामि मंदभाआ ।

(ततः प्रविशति पुष्पाणि गृहीत्वा चेटी)

- चेटी** - कहिं णु खु गदा अय्या आवंतिआ ? (परिक्रम्य अवलोक्य) अम्मो ! इयं चिंतासुणहिअआ अमंडिद-भद्रवेसं धारअंदी अंबरुक्खसिलापट्टे उवविद्वा । जाव उवसप्पामि (उपसृत्य) अय्ये आवंतिए ! को कालो तुमं अण्णेसमि ।

- वासवदत्ता** - किं णिमित्तं ?
चेटी - अम्हाणं भट्टिणी भणादि महाकुलप्पसूदा सिणिद्धा णिउणा ति इमं दाव कोदुअमालिअं गुम्हदु अय्या।

- वासवदत्ता** - अह कस्स किल गुम्हिदव्यं ?

- चेटी** - अम्हाअं भट्टिदारिआए ।

- वासवदत्ता** (आत्मगत्तम्) - एदं पि मए कत्तव्यं आसी । अहो अकरुणा खु इस्सरा ।

- चेटी** - अय्ये ! मा दाणि अण्णं चिंतिअ ! एसो जामादुओ मणिभूमिए ण्हाअदि । सिघं दाव गुम्हदु अय्या । (आर्ये ! मा इदानीं अन्यत् चिन्तयित्वा । एष जामाता मणिभूम्यां स्नायति । शीघ्रं तावद गुम्फत्वार्था ।)
- वासवदत्ता** (आत्मगतम्) - न सकुणोमि अण्णं चिंतेदुं । (प्रकाशम्) हला ! किं दिट्ठो जामादुओ ?
- चेटी** - आम्, दिट्ठो भट्टिदारिआए सिणेहेण अम्हाअं कोट्हलेण अ ।
- वासवदत्ता** - कीदिसो जामादुओ ? (कीदृशो जामाता ?)
- चेटी** - अय्ये ! भणामि दाव, ण ईरिसो दिट्ठपुरुवो । सकं भणिदुं सकखं कामदेवो ति । (शक्यं भणितुं साक्षात् कामदेव इति ।)
- वासवदत्ता** - होदु एत्तअं ।
- चेटी** - किणिणिमत्तं वारेसि ?
- वासवदत्ता** - अजुत्तं परपुरुससंकित्तणं सोदुं ।
- चेटी** - तेण हि गुम्हदु अय्या सिघं ।
- वासवदत्ता** - इअं गुम्हामि । आणहि दाव ।
- चेटी** - गेणहु अय्या ।
- वासवदत्ता** - (एकां ओषधिं वर्जयित्वा विलोक्य) इमं दाव ओसहिं किं णामा ?
- चेटी** - अविहवाकरणं णाम।
- वासवदत्ता** (आत्मगतम्) - इदं बहुसो गुम्हिदब्बं मम अ पदुमावदीए आ । (प्रकाशम्) इमं दाव ओसहिं किं णामा ?
- चेटी** - सवत्तिमद्धणं णामा ।
- वासवदत्ता** - इदं ण गुम्हिदब्बं ।
- चेटी** - कीस ?
- वासवदत्ता** - उवरदा तस्स भज्जा, तं निष्पओअणं ति ।
(प्रविश्य अपरा)
- चेटी** - तुवरदु तुवरदु अय्या । एसो जामादुओ अब्धंतरचदुस्सालं पवेसीअदि ।
- वासवदत्ता** - अइ ! वदामि, गेणह एदं ।
- चेटी** - सोहणं अय्ये ! गच्छामि दाव अहं ।
- वासवदत्ता** - गदा एसा । अहो ! अय्यउत्तो वि णाम परकेरओ संवुत्तो । अविदा सय्याए मम दुकखं विणोदेमि जदि णिदं लभामि ।

शब्दार्थ व टीपा

विवाहामोदसंकुले (संधि) - विवाह+आमोदसंकुले ।
विवाहाच्या हर्षने युक्त.
चउसाले - चौकात, प्रांगणात.
पद्मावदी - 'पद्मावती', मगध राजकन्येचे नाव.
पमदवण - प्रमदवन, उद्यान, बगीचा.
भाअधेअणिव्युत्तं दुःखं - नशिबाने प्राप्त झालेले दुःख.
विणोदेमि - हलके करीन, दूर करीन.
परिक्रम्य - ही रंगसूचना आहे. वळून, आजूबाजूला नजर टाकून.
अच्चाहिंदं - 'अरे !' असे दुःखोद्गार.
चेटी - अंतःपुरातील दासी.
अच्या - आर्या.
आवंतिआ - 'आवंतिका', वासवदत्तेचे अज्ञातवासातील नाव.
अमंडिद-भद्रवेसं-धारअंदी - अलंकार धारण न केलेली आणि साधा वेष धारण केलेली.
अंबरुक्खसिलापट्टै - आम्रवृक्षाखालील शिलातलावर, पारावर.
अण्णेसामि (क्रि.) - 'अण्णेस', वर्तमानकाळ, प्रथम पुरुष एकवचन, शोध घेते.
भट्टिणी - स्वामिनी.

सिणिद्धा - स्निग्ध, मायाळू.
कोदुअमालिआ - कौतुकमालिका, शुभसूचक वरमाला.
गुम्ह (क्रि.) - गुंफणे.
भट्टिदारिआ - भर्तृदारिका, स्वामीची कन्या, बाईसाहेब.
जामादुओ मणिभूमिए एहाअदि - जावई रत्नखचित स्नानगृहात स्नान करीत आहे.
दिट्टपुरुवो - दृष्टपूर्व, पूर्वी कधी न पाहिलेला.
सम्खं (अ.) - साक्षात्, प्रत्यक्ष.
किणिणिमित्तं वारेसि ? - का म्हणून निवारण करीत आहेत, अडवीत आहेस ?
ओसहि (स्त्री.) - ओषधि, विशेष गुणांनी युक्त अशी वनस्पती.
अविहवाकरण - अविधवाकरण अर्थात् सौभाय प्रदान करणारी वनस्पती.
सवत्तिमद्धण - सपत्नीमर्दन अर्थात् सवतीचा नाश करणारी वनस्पती.
उवरदा (क्रि.) - 'उव+रम', क. भू. धा. वि., स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन, मरण पावली.
भज्जा - भार्या, पत्नी.
तुवरदु तुवरदु - त्वरा करा, घाई करा.
अविदा - हाय ! अरे !
सय्याए मम दुःखं विणोदेमि - जरा अंथरूणावर पडून दुःख हलके करण्याचा प्रयत्न करते.

स्वाध्याय

प्र. १ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) संस्कृत नाटककारांमध्ये भासाचे स्थान कोणते आहे ?
- (२) भासांच्या कोणत्याही तीन नाटकांची नावे लिहा.
- (३) वासवदत्तेची मानसिक स्थिती कोणत्या प्रसंगामुळे बिघडलेली आहे ?

प्र. २ : व्याकरण

पुढील शब्दांना उताऱ्यात आलेले प्राकृत प्रतिशब्द लिहा.
 आमोद, पद्मावती, आर्यपुत्र, वेष, कौतुकमालिका, जामातूक, दर्शनीय, निष्प्रयोजन, चतुःशाल, शोभन, शय्या, निद्रा.

विशेष अभ्यास

पुढील पाच वाक्यांचा प्राकृतात अनुवाद करा.

- (१) भास कवीने 'स्वप्नवासवदत्त' हे नाटक लिहिले.
- (२) 'वासवदत्ता' ही प्रद्योत राजाची मुलगी होती.
- (३) मंत्राने वासवदत्तेला 'आवंतिका' असे नाव दिले.
- (४) उदयन राजा मगधाच्या राजाचा जावई झाला.
- (५) उदयनाच्या दुसऱ्या विवाहाने वासवदत्ता दुःखी झाली.



पञ्ज-विभागो

१

पढमो पाढो

सुवयणाइं



सुवचने, सुभाषिते किंवा सूक्ती हे भारतीय संस्कृतीतील जन्मलेल्या सर्व भाषांची खास देणगी आहे. अर्धमागधी भाषेतील ग्रंथांमध्ये, अशी सुवचने विपुल प्रमाणात आढळतात. वस्तुतः हे ग्रंथ धार्मिक आणि उपदेशात्मक आहेत. तरीही आपले वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन जगण्यास त्यातील शाश्वत नीतिमूळे दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतात.

या पाठातील काही अर्धमागधी सुवचने (गाथा) सूत्रकृतांग, उत्तराध्ययन, दशवैकालिक-अशा मूलग्रंथांतून घेतली आहेत. इतर काही सुवचने मूलग्रंथांवर आधारित अशा टीका (भाष्य) वजा ग्रंथातून घेतलेली आहेत. यातील सुवचनातून उद्योजकतेची प्रेरणा मिळते. आदर्श शिक्षकाचे जीवनाध्येय दीपकाच्या दृष्टांतातून स्पष्ट होते. आहार आणि आरोग्याच्या जाणिवा जागृत होतात. येथे दिलेल्या गाथांपैकी दोन गाथांमधून व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे. विनम्रतेचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी दिलेल्या मेघ, वृक्ष आणि पिकांच्या दृष्टांतातून नीतिबोध प्राप्त होतो.

आत्मप्रशंसा - परंिंदा :

सयं सयं पसंसंता, गरहंता परं वयं ।

जे उ तत्थ विउस्संति, संसारं ते विउस्सिया ॥१॥

कूर्मदृष्टांत :

जहा कुम्मे सअंगाइं, सए देहे समाहेरे ।

एवं पावाइं मेहावी, संजमेण समाहेरे ॥२॥

जागृती :

जागरह नरा ! णिच्चं, जागरमाणस्स वङ्गते बुद्धी ।

सो सुवति ण सो धन्नो, जो जग्नति सो सया धन्नो ॥३॥

आदर्श शिक्षक :

जह दीवा दीवसयं, पइप्पए सो य दिप्पए दीवो ।

दीवसमा आयरिया, दिप्पंति परं च दीर्वेति ॥४॥

आरोग्य :

हियाहारा मियाहारा, अप्पाहारा य जे नरा ।

न ते विज्जा तिगिच्छंति, अप्पाणं ते तिगिच्छगा ॥५॥

दुर्लक्ष :

अणथोवं वणथोवं, अग्नीथोवं कसायथोवं च ।

ण हु भे वीससियवं, थोवं पि हु ते बहुं होइ ॥६॥

मद्याचे दुष्परिणाम :

मज्जेण णरो अवसो, कुणेइ कम्माणि णिंदणिज्जाइं ।

इहलोए परलोए, अणुहवइ अणंतयं दुक्खं ॥७॥

२४

विनय :

साली भरेण, तोएण जलहरा, फलभरेण तरुसिहरा ।
विणएण य सप्पुरिसा, नमंति न हु कस्स वि भएण ॥८॥

आहार :

अत्थंगयामि आइच्चे, पुरत्था य अणुग्गए ।
आहारमाइयं सब्बं, मणसा वि न पत्थए ॥९॥

व्यसनमुक्ती :

इत्थी जूयं मज्जं मिग्या वयणे तहा फर्सया य ।
दंडफर्सत्तमत्थस्स दूसणं सत्त वसणाइ ॥१०॥

शब्दार्थ व टीपा

गाथा (१) भावार्थ -

आपापल्या मतांची (वचनांची) प्रशंसा करणारे आणि दुसऱ्यांच्या मतांची निंदा करणारे जे लोक आपले पांडित्य प्रगट करतात, ते संसारात परिभ्रमण करतात.

पसंसंता, गरहंता - ‘पसंस’ आणि ‘गरह’ या क्रियापदांची व. का. धा. वि. पुंलिंगी बहुवचने.

विउसंसंति - गवांने फुगतात.

संसारं ते विउस्सिया - ते संसारात परिभ्रमण करतात.

गाथा (२) भावार्थ -

(संकटाची चाहूल लागताच) जसे कासव आपले सर्व अवयव संकुचित करून शरीराजवळ घेतो त्याप्रमाणे बुद्धिमान माणसाने संयमपूर्वक वर्तनाने पापांपासून आपला बचाव करावा.

कुम्मे - कूर्म, कासव.

स ए देहे - स्वतःच्या देहात.

समाहरे - संकुचित करतो.

मेहावी (वि.) - मेधावी, बुद्धिमान.

संजमेण - ‘संजम’ मूळ नाम, तृतीय एकवचन, संयमाने.

गाथा (३) भावार्थ -

हे मानवांनो, नित्य जागृत व्हा. जागरूक असलेल्या मनुष्याची बुद्धी वाढते. जो आळशीपणाने झोपून राहतो तो धन्य नव्हे. सदैव सावध राहून पुरुषार्थ करणाराच धन्य होय.

जागरह (क्रि.) - ‘जागर’, आज्ञार्थ, द्वितीय पुरुष बहुवचन.

सुवति-जगति - ‘सुव’ आणि ‘जग’ क्रियापदांचे वर्तमानकाळ, तृतीय पुरुष एकवचन, झोपतो आणि जागतो.

गाथा (४) भावार्थ -

आचार्य (आदर्श शिक्षक) हे प्रदीपाप्रमाणे आहेत. प्रदीप जसा स्वतःही प्रज्ज्वलित राहतो आणि इतर शेकडो दिव्यांना प्रज्ज्वलित करतो, तसे आचार्य स्वतःही ज्ञानी असतात आणि अनेक शिष्यांना ज्ञान देतात.

दिप्पति - प्रज्ज्वलित होतात.

दीर्वेति - प्रज्ज्वलित करतात.

गाथा (५) भावार्थ-

जी माणसे हित, मित आणि अल्प आहार घेतात आणि ज्यांना वैद्यांकदून चिकित्सा करून घेण्याची वेळ येत नाही (अर्थात् जे आरोग्यसंपन्न असतात) ते जणू काही स्वतःचेच चिकित्सक (कल्याण करून घेणारे) होतात.

विज्जा - वैद्य.

तिगिच्छंति (क्रि.) - ‘तिगिच्छ’, वर्तमानकाळ, तृतीय पुरुष बहुवचन, चिकित्सा करतात.

अप्पाण - स्वतःचे.

गाथा (६) भावार्थ -

ऋण (कर्ज), ब्रण (जखम), अग्नी आणि कषाय (क्रोधादि विकार) हे या क्षणी थोडेच आहे म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कारण 'थोड्याचे' 'पुष्कळ' कधी होते, ते कल्पतही नाही.

थोवं (अ.) - स्तोकं, थोडे.

अण - ऋण, कर्ज.

बण - ब्रण, जखम.

भे वीससियळं - तुमच्याकडून विश्वास ठेवला जाऊ नये.

गाथा (७) भावार्थ-

मद्यपानाने माणसाचा स्वतःवरचा ताबा सुटतो. तो निंद्य कर्मे करतो. परिणामी त्याला इहलोकात आणि परलोकात अनंत दुःखे भोगावी लागतात.

मज्जेण - 'मज्ज' मूळ नाम, तृतीया एकवचन, मद्याने.

अवसो - विवश, बेताल.

कुणेड (क्रि.) - 'कुण' (कर), वर्तमानकाळ, तृतीय पुरुष एकवचन, करतो.

इहलोए-परलोए - 'इहलोय'-'परलोय' नामांची सप्तमी एकवचने, इहलोकात, परलोकात.

गाथा (८) भावार्थ-

धान्यांच्या साळींनी भरलेली कणसे, पाण्याने भरलेले मेघ, फळांच्या बहराने झाडांचे शेंडे आणि विनयाने सत्युरुष आपोआपच नम्र होतात. कोणाच्या भीतीने नव्हे. (समृद्धी प्राप्त झाल्यावर, नम्र होण्याचा या सर्वांचा स्वभावच आहे.)

गाथा (९) भावार्थ -

सूर्य अस्ताला गेल्यावर तो पुन्हा जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत आहारपान इत्यादि सर्वांची मनाने सुद्धा इच्छा करू नये. (सूर्यास्तानंतरच्या भोजनाचा निषेध केला आहे.)

अत्थंगयमि, आइच्ये, अणुग्माए - ही सर्व सप्तमी एकवचनाची रूपे आहेत. ही 'सति सप्तमी'ची रचना असून, अर्थ असा की, 'आदित्य अस्ताला गेल्यावर आणि पुन्हा उगवण्यापूर्वी'.

आहारमाइयं (संधि) - आहार+आइयं | आहार इत्यादि.

मणसा - 'मण' मूळ नाम, तृतीया एकवचन, मनाने.

न पथ - प्रार्थना अर्थात् इच्छा करू नये.

गाथा (१०) भावार्थ -

परस्त्रीगमन, द्यूत मद्यपान, मृग्या (शिकार), कठोर वचने, कठोर शिक्षा देणे आणि अर्थनाश (चोरी) ही सात व्यसने आहेत. अर्थात् या सातही व्यसनांपासून कटाक्षाने दूर राहण्याचा संदेश येथे दिला आहे.

वयणे फरुसया - वचनातील, कठोरता.

दंडफरुसत्तमत्थस्म (संधि) - दंड+फरुसत्तं+अत्थस्म |

अत्थस्स दूसणं - अर्थाचे दूषण, अर्थनाश, चोरी.

कठोर शिक्षा देणे.

स्वाध्याय

प्र. १ : पाइयभासाए उत्तराणि लिहू ।

- (१) संजमस्स कए कस्स दिडुंतो दिण्णो ?
- (२) आयरिया केहिं सरिसा होंति ?
- (३) मज्जस्स के दुपरिणामा हवंति ?

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) नित्य जागृत राहिल्याने कोणता लाभ होतो ?
- (२) कोणत्या प्रकारचा आहार घेतल्याने वैद्यांकडून चिकित्सा करून घेण्याची वेळ येत नाही ?
- (३) कोणकोणत्या गोष्टी थोड्या आहेत म्हणून दुर्लक्ष करू नये ?
- (४) गाथेत नोंदविलेल्या सात व्यसनांची नावे द्या.

प्र. ३ : व्याकरण

अ) रूपे ओळखा.

पसंसंता, सअंगाइ, दीर्घेति, वीससियव्वं, अणुहवइ

ब) पुढील प्राकृत शब्दांना पाठातील समानार्थी प्राकृत शब्द द्या.

कच्छव, बुद्धिमंत, जलण, नीर, सुपुरिस

क) पुढील शब्दांना तद्भव प्राकृत शब्द लिहा.

संयम, धन्य, आचार्य, अल्पाहार, चिकित्सक, मद्य, दुःख, शिखर, जलधर, अस्तंगत, मृगया, सप्त

विशेष अभ्यास

या पाठातील वर्तमानकाळी क्रियापदांचा संग्रह करा आणि त्यांचे अर्थ लिहा.



बीओ पाढो

२

गाहासत्तसई ए सत्त-गाहाओ

‘गाहासत्तसई’ (गाथासप्तशती) हा एक मुक्तक काव्यांचा संग्रह आहे. इसवी सनाच्या प्रारंभिक शतकात हा ग्रंथ प्रथम ‘गाहाकोस’ या नावाने प्रसिद्ध होता. कविवत्सल हाल अथवा सातवाहन (शालिवाहन) हा या सातशे गाथांचा संग्रहकर्ता होता. या प्राकृत-प्रेमी राजने त्याच्या विशाल राज्यातील सर्व कवी आणि कवयित्रींना आपापल्या द्विपदी (मुक्तके, गाथा) पाठविण्याचे आवाहन केले. प्रतिसाद उत्तम मिळाला. आलेल्या एक कोटी गाथांमधून त्याने ‘सात शतके’ तयार केली.

या गाथा मुख्यतः सामान्य नीतिबोध, सज्जन-दुर्जन वर्णन, निसर्गवर्णन, बीभत्स व हास्यरस यांवर आधारित आहेत.

प्रस्तुत पद्य उताऱ्यात प्रत्येक शतकातील एक-एक गाथा निवडली आहे. प्रत्येकीचे काही आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. प्रथम गाथेत संग्रहाची पार्श्वभूमी दिली आहे. दुसरी गाथा निसर्गवर्णनपर, तिसरी आणि पाचवी बोधपर, चौथी बौद्ध भिक्षुसंघाचा उल्लेख असलेली तर सहाव्या गाथेत शृंगार व हास्याचे मिश्रण आहे. दारिद्र्याचे वर्णन करणारी सातवी गाथा उपहासप्रधान आणि विचार करायला लावणारी आहे. ‘गाथासप्तशती’ हा ग्रंथ प्राकृत साहित्याचे भूषण आहे. या ग्रंथाची भाषा महाराष्ट्री प्राकृतमध्ये आहे.

सत्त सताइं कइवच्छलेण, कोडीअ मज्जआरम्मि ।

हालेण विरडआइं, सालंकाराणं गाहाणं ॥१॥

कमलाअरा ण मलिआ, हंसा उड्हाविआ ण अ पिउच्छा ।
केणावि गामतडाए, अब्बं उत्ताणअं छूढं ॥२॥

छज्जइ पहुस्स ललिअं, पिआइ माणो, खमा समत्थस्स ।
जाणंतस्स अ भणिअं, मोणं च अआणमाणस्स ॥३॥

कीरमुहसच्छहेहिं रेहइ वसुहा पलासकुसुमेहिं ।
बुद्धस्स चलणवंदणपडिएहिं व भिक्खुसंघेहिं ॥४॥

चावो सहावसरलं विच्छुहइ सरं गुणम्मि वि पडंतं ।
वंकस्स उज्जुअस्स अ संबंधो किं चिरं होई ? ॥५॥

एकक च्चिअ रूअगुणं गामणिधूआ समुव्वहइ ।
अणिमिसणअणो सअलो, जीए देवीकओ गामो ॥६॥

जे जे गुणिणो, जे जे अ चाइणो, जे विअड्हुविण्णाणा ।
दारिद्र ! रे विअक्खण ! ताण तुमं साणुराओ सि ॥७॥

शब्दार्थ व टीपा

गाथा (१) भावार्थ -

एक कोटी गाथांमधून अलंकारांनी सजलेल्या अशा सातशे गाथा निवडून कविवत्सल हालाने हा संग्रह केला.

कडवच्छल - कविवत्सल, कवी आणि काव्य यांच्याविषयी प्रेम असलेला, सातवाहनाचे विशेषण.

हाल - सातवाहन कुळातील पैठणचा राजा 'हाल' की जो 'सालाहण' म्हणूनही प्रसिद्ध होता. हे राजे प्राकृत-प्रेमी होते. त्याने कोणत्या प्रकारे सातशे गाथांचा संग्रह केला, याची नोंद या गाथेत केलेली दिसते.

गाथा (२) भावार्थ -

आत्याबाई, सरोवरातील कमळाचे ताटवे तुडवले गेलेले नाहीत. (शांतपणे बसलेले) हंसही कोणी उडवून लावलेले नाहीत. मला असे वाटते की या आपल्या गावच्या तळचात कोणीतरी (निळ्या) आभाळाचा तुकडाच जणू आणून उताणा टाकला आहे.

कमळाअरा - कमळांचे ताटवे.

मलिअ - मृदित, मर्दन केलेले.

पिउच्छा - पितृष्वसा, आत्या.

अब्ध - अभ्र, आभाळ.

उत्ताणअ - उताणे.

छूळं (देशी) - क्षिप्त, टाकलेले.

गाथा (३) भावार्थ -

प्रभूची, स्वामीची, रसिकाची क्रीडा, प्रियेचा रुसवा, समर्थाची क्षमा, जाणत्याचे बोलणे व अजाणत्याचे मौन, ह्याच गोष्टी केवळ शोभून दिसतात.

छज्जङ (देशी) (क्रि.) - ('छज्ज'), वर्तमानकाळ, तृतीय पुरुष एकवचन)

समत्थस्स खमा छज्जङ - बलवानाची क्षमा शोभून दिसते.

जाणंतस्स (क्रि.) - ('जाण'), व का. धा. वि., पुंलिंगी षष्ठी एकवचन,) जाणकाराचे, ज्ञानी व्यक्तीचे.

अआणमाणस्स - अजाणत्या व्यक्तीचे, मूर्खाचे.

गाथा (४) भावार्थ-

पोपटाच्या चोचीप्रमाणे लालभडक अशा पलाशपुष्यांनी पृथ्वी शोभायमान झालेली आहे. बुद्धाच्या चरणांशी वंदन करण्यासाठी लोटांगण घालणाऱ्या भिक्षुसंघासारखे हे दृश्य दिसत आहे.

कीरमुह - पोपटाची चोच.

सच्छह - सदृश, समान.

रेहङ (देशी) (क्रि.) - ('रेह'), वर्तमानकाळ, तृतीय पुरुष एकवचन,) शोभून दिसते.

पलासकुसुमेहिं - ('पलासकुसुम' मूळ नाम, नपुंसकलिंगी, तृतीया अनेकवचन,) पळसाच्या फुलांनी.

गाथा (५) भावार्थ -

बाण स्वभावतः सरळ असतो (व धनुष्य वक्र असते.) धनुष्याच्या दोरीवर बाण चढविला की ते तत्काळ त्याला फेकून देते. सरळ व वक्र यांचा संबंध चिरकाल कसा टिकेल ?

चाव (पुं.) - चाप, धनुष्य.

सहावसरल (वि.) - स्वभावाने सरळ.

विच्छुहङ (देशी) (क्रि.) - ('विच्छुह'), वर्तमानकाळ,

गुणमि - दोरीला लावलेला (बाण).

तृतीय पुरुष एकवचन,) फेकून देते, दूर करते.

सर (पुं.) - शर, बाण.

उज्जुअ (वि.) - ऋजुक, सरळ.

वंक (वि.) - वक्र, वाकडा.

गाथा (६) भावार्थ -

पाटलाची मुलगी इतकी सुंदर आहे की ती दृष्टिपथात येताच सारे लोक तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहतात. असे म्हणतात की, देवांच्या पापण्या लवत नाहीत म्हणजे त्या सुंदर मुलीने जणू सगळ्या गावकन्यांचे रूपांतर देवांमध्ये केले.

गामणिधूआ - ग्रामप्रमुखाची कन्या, पाटलाची पोर.

समुच्वहः (क्रि.) - ('समुच्वह', वर्तमानकाळ, तृतीय पुरुष एकवचन,) धारण करते.

अणिमिस-णअणो - अनिमिष नेत्रांचा (सगळा गाव). **देवीकओ** - देवपणास नेला.

सअल (वि.) - सकल, सगळा.

गाथा (७) भावार्थ-

हे दारिद्र्या, जे जे गुणी, त्यागी व शास्त्रनिपुण आहेत, त्या त्या सर्वावर तुझे प्रेम असते; इतका तू गुणज्ञ व विचक्षण आहेस. (गुणी, त्यागी आणि ज्ञानी माणसे प्रायः दारिद्री असतात, असा भावार्थ.)

गुणिणो, चाडणो - (प्रथमेची बहुवचने,) गुणी आणि त्यागी.

विअडू-विण्णाणा - शास्त्रनिपुण लोक.

साणुराअ (वि.) - सानुराग, प्रेमात पडलेला.

विअक्खण (वि.) - विचक्षण, चतुर.

सि (क्रि.) - असि, आहेस.

स्वाध्याय

प्र. १ : पाइयभासाए उत्तराणि लिहह ।

- (१) कियंताणं गाहाणं संगहो हालेण कओ ?
- (२) ललिअः माणो, खमा, मोणं च कस्स छज्जइ ?
- (३) गामणिधूआए गामो कहंविहो कओ ?

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) गावातील शांत तळे बघून, कवीला कोणती उपमा सुचली ?
- (२) पळसाच्या फुलांनी सजलेली जमीन पाहून कवीला कशाची आठवण झाली ?
- (३) दारिद्र्याला कवीने कोणत्या अर्थाने 'विचक्षण' म्हटले आहे?

प्र. ३ : व्याकरण

अ) रूपे ओळखा.

हालेण, उड्हाविआ, जाणंतस्स, रेहइ, गुणम्मि, समुच्वहइ, गुणिणो

ब) पुढील शब्दांना पाठाच्या आधारे प्राकृत प्रतिशब्द द्या.

गाथा, आत्या, पोपट, पाटील, भिक्षुसंघ, क्षमा, बाण

विशेष अभ्यास

शिक्षकांच्या मदतीने पुढील गाथांचा अर्थ समजून घ्या.

तं मितं कायवं जं किर वसणम्मि देसकालम्मि ।

आलिहिय-भित्ति-बाउल्हयं व न परम्मुहं ठाइ ॥

तं मितं कायवं जं मितं कालकंबलीसरिसं ।

उयएण धोयमाणं सहावरंगं न मेल्लेइ ॥



३

तङ्गो पाढो

अणत्थजुओ अथो

प्राकृत साहित्यात कथांचा खजिना असलेले अनेक ग्रंथ आहेत. त्यापैकी एक सुप्रसिद्ध ग्रंथ आहे 'कुमारपालप्रतिबोध' ! या ग्रंथात एकूण ५७ कथा आहेत. त्यातील बहुतांशी कथा जैन महाराष्ट्री या प्राकृत भाषेत आहेत. हा ग्रंथ आ. सोमप्रभसूरी यांनी बाराव्या शतकामध्ये लिहिलेला आहे. गुजरातचा राजा कुमारपाल याला श्रावकब्रतात स्थिर करण्यासाठी सांगितलेल्या या कथा आहेत.

'अनर्थयुक्त-अर्थ'-ही प्रस्तुत कथा 'अस्तेय' ब्रताचे माहात्म्य सांगण्यासाठी लिहिलेली आहे. मनात पापी विचार ठेवून, चार मित्रांनी, कशी पापऋद्धी केली व तिच त्यांच्या सर्वनाशास कशी कारण ठरली - त्याविषयीची ही रंजक कथा आहे. म्हणून पापकार वाईट कृतीपासून सर्वांनी दूर राहावे असे या कवितेतून स्पष्ट केले आहे.

इह आसि वसंतपुरे परोपर नेह-निभरा मित्ता ।

खत्तिय-माहण-वणिय-सुवण्णयारा त्ति चत्तारि ॥१॥

ते अथ-विघ्वणत्थं चलिया देसंतरं निय-पुराओ ।

पत्ता परिब्भमंता भूमिपइट्टमि नयरम्मि ॥२॥

रयणीइ तस्स बाहिं उज्जाणे तरु-तलम्मि पासुत्ता ।

पढम-पहरम्मि चिद्दइ जगंतो खत्तिओ तत्थ ॥३॥

पेच्छइ तरु-साहाए पलंबमाणं सुवण्ण-पुरिसं सो ।

विम्हिय-मणेण भणियं अणेण, 'सो एस अथो' त्ति ॥४॥

कणय-पुरिसेण संलत्तं 'अत्थि अथो परं अणत्थजुओ' ।

तो खत्तिएण बुत्तं, 'जइ एवं ता अलं अम्ह ॥५॥

बीए जामे जगेइ माहणो, सो वि पिच्छइ तहेव ।

तइयम्मि वाणिओ तं दट्टूण न लुब्धए तम्मि ॥६॥

जगइ चउत्थजामे सुवण्णयारो, सुवण्ण-पुरिसं तं ।

दट्टूण विम्हिय-मणो भणइ, 'इमं एस अथो' त्ति ॥७॥

पुरिसेण जंपियं, 'एस अथि अथो परं अणत्थ-जुओ' ।

जंपइ सुवण्णयारो, 'न होइ अथो अणत्थ-जुओ' ॥८॥

पुरिसो जंपइ, 'तो किं पडामि ?' 'पडसु' त्ति जंपइ कलाओ ।

पडिओ सुवण्ण-पुरिसो, छिंदइ सो अंगुलिं तस्स ॥९॥

खड्हाए पक्खित्तो सुवण्णपुरिसो सुवण्णयारेण ।

गोसम्मि पत्थिया ते सुवण्णयारेण तो भणिया ॥१०॥

३१

‘किं देसंतर-भमणे ? अथि एथ वि इमो कणय-पुरिसो ।
खड्हाए मए खित्तो, तं गिणह विभज्जितं सव्वे’ ॥११॥

तो सव्वे वि नियता, अंगुलि-कणगेण भत्तमाणेऽ ।
वणिओ सुवण्णयारो य दो वि पत्ता नयर मज्जे ॥१२॥

चिंतियमिमेहिं, ‘हणिमो खत्तिय-माहण-सुए उवाएण ।
अम्हं चिय दोणहं जेण होइ एसो कणग पुरिसो’ ॥१३॥

भुत्तूण सयं मज्जे समागया गहिय-कुसुम-तंबोला ।
खत्तिय-माहण-जुगं विस-मिस्सं भोयण घेतु ॥१४॥

बाहिं ठिएहिं तं चेव चिंतियं, ‘किं चिरं ठिया मज्जे ।
तुब्बे?’ ति भणंतेहिं दुन्नि वि खगेण निग्गाहिया ॥१५॥

विस-मिस्सं भत्तं भुंजिऊण दिय-खत्तिया वि वावन्ना ।
इय एसा पाविड्ही पाविज्जइ पाव- पसरेण ॥१६॥

शब्दार्थ व टीपा

खत्तिय-माहण-वणिय-सुवण्णयारा - क्षत्रिय, ब्राह्मण,
वणिक् आणि सुवर्णकार (असे चार मित्र).

अथ-विठ्वणत्थं (क्रि. वि.) - अर्थप्राप्तीसाठी, पैसे
मिळविण्यासाठी.

पत्ता (क्रि.) - ('पाव', क. भू. धा. वि., पुंलिंगी
प्रथमा अनेकवचन,) प्राप्त झाले.

भूमिपङ्क्तु - 'भूमिप्रतिष्ठ' नावाचे नगर.

पासुत्ता - प्रसुप्त झाले, झोपले.

जगांतो (क्रि.) - ('जगा', व का. धा. वि., पुंलिंगी
प्रथमा एकवचन,) जागणारा.

सुवण्णपुरिस - 'सुवर्णपुरुष

अथिअथोपरंअणत्थजुओ- 'मी अर्थरूप आहे परंतु
अनर्थ घडविणारा आहे.'

अलं (अ.) - नको, पुरे.

बीए जामे - दुसऱ्या प्रहरी.

दट्ठूण (क्रि.) - ('पास', अनियमित पूर्वकालवाचक
अव्यय,) पाहून.

कलाओ (पुं.) - कलाद, सुवर्णकार, सोनार.

खड्हाए (स्त्री.) - ('खड्हा' मूळ नाम, स्त्रीलिंगी सप्तमी
एकवचन,) खड्ह्यात.

गोसम्मि पत्थिया - पहाटे प्रस्थित झाले.

गोस (देशी) - प्रभात, पहाट.

विभज्जितं - (क्रि. 'वि+भज्ज', हेत्वर्थक अव्यय,)
विभागून.

अंगुलि-कणगेण - सोन्याच्या पुतळीची

भत्तमाणेऽ (संधि) - (भत्तं+आणेऽ) भोजन आणून.

चिंतियमिमेहिं (संधि) - (चिंतियं+इमेहिं) त्यांनी विचार
केला.

जुग (वि.) - योग्य.

विसमिस्सं - विषमिश्रित.

निग्गाहिया - (येथील संदर्भात) ठार मारले.

दिय - द्विज, ब्राह्मण.

वावन्ना - मरण पावले.

इय एसा पाविड्ही पाविज्जइ पावपसरेण - अशा प्रकारे
मनातील पापी विचारांनी क्रद्धी प्राप्त केली.

स्वाध्याय

प्र. १ : पाइयभासाए उत्तराणि लिह ।

- (१) वसंतपुरे के चत्तारि मिता निवसंति ?
- (२) सुवर्णण्यरेण खड्डाए किं पक्खितं ?
- (३) वणिओ सुवर्णण्यारो य नयराओ किं किं घेतूण आगया ?

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) चार मित्र कोणकोण होते ? ते भूमिप्रतिष्ठ नगरात का पोहोचले ?
- (२) सुवर्णपुतळीला बघून क्षत्रिय तरुणाने काय केले ?
- (३) सुवर्णपुतळीला बघून सुवर्णकाराने काय केले ?
- (४) सुवर्णाच्या लोभाने चारही मित्रांचा कशा प्रकारे विनाश झाला ?

प्र. ३ : व्याकरण

अ) रूपे ओळखा.

चलिया, नयराम्मि, जगंतो, वुत्तं, दट्टूण, पक्खितो, इमेहिं, भुतूण,
चिंतियं, छिंदइ, गिण्हह, पुरिसेण, खड्डाए, जामे

ब) पुढील प्राकृत शब्दांना समानार्थी प्राकृत शब्द द्या.

वयंस, रत्ति, पुर, पायव, कलाय, पहाय, कण्य, माहण, भण

क) या पाठात आलेल्या क. भू. धा. वि. च्या सर्व रूपांचा संग्रह करा.

विशेष अभ्यास

पुढील प्राकृत उताऱ्याचा मराठीत अनुवाद करा.

तम्मि पाउसे गावी-चारणत्थं गओ गोवालो गिरिनिगुंजे । दिढ्ठं तत्थ जुण्ण-मंदिरे जुगाइ-देवस्स पडिमा । तदंसणाओ समुप्पन्नो तस्स समुल्लासो । तओ तेण खणिऊण पासाइं अवणीओ चउद्दिसं पंसु-पूरो । पयडीकया सव्वंगं पडिमा । काऊण पीढं ठविया तत्थ एसा । चिंतियं च तेण, ‘धन्नो अहं जस्स मे सयं देवाहिदेवेण दंसिऊण अप्पाणं पसाओ कओ । ता मे जावज्जीवं इमं दट्टूण पुज्जिऊण य जहासति भुतव्वं’ ति कओ निच्छओ।



चउत्थो पाढो

४

पारिणामिया बुद्धी

प्राकृत साहित्यात ज्यांनी आपल्या बहुमुखी प्रतिभेने अप्रतिहत संचार केला- असे हरिभद्रसूरि इसवी सनाच्या आठव्या-नवव्या शतकात होऊन गेले. कथा, न्याय, तर्क, योग, अनेकांत-अशा अनेक विषयांवर साहित्यरचना करणाऱ्या हरिभद्रांनी उपदेशप्रधान ग्रंथांही लिहिले. त्यांच्या 'उपदेशपद' नावाच्या ग्रंथावर मुनिचंद्रसूरींनी टीका लिहिली. अनेक प्राकृत कथा त्या टीकेत पद्यबद्ध स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यातील एक कथा या पाठाच्या रूपाने दिली आहे.

जैन संकल्पनेप्रमाणे -बुद्धी चार प्रकारची असते-'औत्पत्तिकी बुद्धी' म्हणजे उपजत ज्ञान; 'वैनियिकी बुद्धी' म्हणजे गुरुंच्या विनयपूर्वक सेवेने मिळणारे ज्ञान; 'कर्मजा बुद्धी' म्हणजे पुन्हा पुन्हा तेच काम करण्याने आलेले कौशल्य आणि 'पारिणामिकी बुद्धी' म्हणजे जीवनातील अनुभवांमुळे आलेले शहाणपण !

चतुर स्त्रीने आपल्या तीन विवाहित मुलींना दिलेला सल्ला किती महत्वाचा होता-हे स्पष्ट करणारी ही पारिणामिकी बुद्धीची एक मनोरंजक पद्यबद्ध कथा आहे. कोणाचे किती व काय ऐकावयाचे ते त्याचे त्यांनी ठरवायचे व त्याप्रमाणे योग्य आचरण केले तरच सुखाची प्राप्ती होते. अन्यथा दुःख भोगावे लागते. हे या कवितेतून पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.



इह अत्थि वसंतपुरं नयरं, तत्थासि निद्दसो नाम ।

धिज्जाइओ महेला, लीलानिलओ सुहा तस्स ॥१॥

जाया य तिन्नि धूया, कमेण तारुन्नमुन्नयं पत्ता ।

वीवाहिया कुलेसुं, निवमंदिर-सविहवेसु ॥२॥

जणणीए चिंतियं, मज्ज दुहियरो, सुत्थिया कहं होज्जा ।

जम्हा पइ-परिणामे, अन्नाए ववहरंतीओ ॥३॥

न भवंति गउवपयं, ता रहियाणं, कओ सुहासंगो ?

ता जाणामि कहंचि वि, भावं जामाउयाणमहं ॥४॥

भणियाओ धूयाओ, तुब्हेहि पढम-सुरय-संगम्मि ।
 लद्धावसराहिं सिरो, हणिण्ज्जो पण्हिपहरेण ॥५॥

नियय-पइणो तहच्चिय, ताहिं कए, पुच्छिया पभायम्मि ।
 किं तेहिं तुम्ह विहियं, भणियं जेद्वाए तत्थ इमं ॥६॥

मच्चरण-मद्वणपरो भणइ उ, किं नु दुक्खमणुपत्ता ।
 एवंविहो पहारो, न तुम्ह चलणाणमुचिओ ति ॥७॥

अझगरुओ आसंघो, ममम्मि तुह, को णु अन्नहा एवं ।
 उम्मत्या-विरहिओ, कज्जं लज्जालुओ कुणइ ? ॥८॥

सा भणिया जणणीए, अझेम-परव्वसो पई तुज्जं ।
 जं कुणसि तं पमाणं, सब्वं तुह, तस्स मा भाहि ॥९॥

बीयाए पुण भणियं, पहार-समणंतरं मणागं सो ।
 झिंखणकारी जाओ, खणंतराओ उवरओ ति ॥१०॥

सा तीए वि य भणिया, तुमए विहिए अरुच्चमाणम्मि ।
 होही झिंखणकारी, नो अन्नं, निगहं काही ॥११॥

तझ्याए पुण भणियं, तुह निद्वेसे मए कए संते ।
 दूरा दरिसिय-रोसो, बंधिय सो गेहथंभेण ॥१२॥

कसधाय-सए दासी, मम भासियवं, च दुक्कुला तं सि ।
 तो मे तए न कज्जं, एवंविह -कज्जसज्जाए ॥१३॥

माऊए तस्समीवं गंतुं, भणियं अहं एस कुलधम्मो ।
 जइ पुण कहवि न कज्जइ, तो ससुरकुलं न नंदेइ ॥१४॥

इय तोसिय तच्चित्तं, भणिया धूया जहेव देवस्स ।
 तह वहिज्जासि, न अन्नहा, इमो तुह पियकरो ति ॥१५॥

जामाउय-चित्त-वियाणणत्थमेयासि, सिक्खणा एसा ।
 परिणामिय-बुद्धि-फलं, माहणभज्जाए विन्नेयं ॥१६॥

शब्दार्थ व टीपा

तत्थासि (संधि) -(तत्थ+आसि) तेथे होता.

निन्द्वसो नाम - निन्द्वस नावाचा.

धिज्जाइओ (पुं.) - ब्राह्मण.

महेला (स्त्री.) - महिला, पत्नी.

लीलानिलओ (वि.) - क्रिडेचे जणू घर असलेला,
विलासात रममाण.

सुहा (स्त्री.) - शुभा, ब्राह्मणीचे नाव.

जाया य तिनि धूया - (त्यांना) तीन मुळी झाल्या.

तारुन्नमुन्नयं (संधि) - (तारुन्न + उन्नयं) उन्नत तारुण्य.

निव-मंदिर-सविहवेसु - राजासारख्या संपन्न घरांमध्ये.

दुहियरो (अ. व.) - दुहिता, मुळी.

सुस्थिय (वि.) - सुस्थित, सुखी.

पङ्गपरिणामे अन्नाए - पर्तीचे परिणाम (भाव) अज्ञात
असताना.

ववहरंतीओ (क्रि.) - ('ववहर', व. का. धा. वि.,
स्त्रीलिंगी, प्रथमा अनेकवचन,) व्यवहार करत
असताना.

गउरवपयं (समास) - (गउरवस्स पयं | षष्ठी तत्पुरुष)
गौरवाचे पद, गौरवास्पद.

सुहासंगो (पुं.) - सुखाचा संग, सौख्य.

जामाउयाणमहं (संधि) - (जामाउयाण+अहं) जावयांचा
मी (स्वभाव जाणेन).

धूया (स्त्री.) - दुहिता, कन्या.

लळ्डावसराहिं (समास) - लळ्डो अवसरो जाहिं ता |
(बहुब्रीहि) ज्यांना अवसर (संधी) प्राप्त झाला
आहे अशा त्या.

पण्हिपहरेण - पायाच्या (पावलाच्या) प्रहाराने.

पण्हि (स्त्री.) - पृष्णि, टाच, पावलाचा मागचा भाग.

नियय-पङ्गो तहच्चिय ताहिं कए - आपापल्या
पर्तीच्याबाबत त्यांनी तसेच केल्यानंतर.

पभाय (पुं.) - प्रभात, पहाट.

किं तेहिं तुम्ह विहियं - त्यांच्याबाबत तुम्ही काय केले?

गाथा ७ भावार्थ -

माझे चरणमर्दन करून पती म्हणाला, 'तुला दुखले का?
अशा प्रकारचा प्रहार तुझ्या (कोमल) पायाला
सोसणार नाही.'

अङ्गरुओ आसंघो - अतिशय आसक्ती, खूपच प्रेम.

उम्मत्याविरहिओ कज्जं लज्जालुओ कुणइ ? -

लज्जाशील आणि वेडा नसलेला कोणता माणूस
असे कार्य करेल ?

मा भाहि - भिऊ नकोस.

पहार-समणंतरं - प्रहार केल्यानंतर.

मणां सो झिंखणकारी जाओ - काही काळ त्याने
आरडाओरडा केला.

उवरओ (वि.) - थांबला, शांत झाला.

गाथा (११) भावार्थ -

ती (आई) तिला म्हणाली, 'तू त्याला न रुचणारे काम
केलेस तरी, तो फक्त आरडाओरडा करील.
दुसरी काही शिक्षा करणार नाही.'

झिंखणकारी (समास)- झिंखणं करेइ ति । (उपपद
तत्पुरुष) आरडाओरडा करणारा.

द्वा दरिसियरोसो (वि.) - खूपच क्रोध प्रगट करणारा.

बंधिय (क्रि.) - ('बंध', अनियमित पू का. धा. अ.,)
बांधून.

कस-घाय-सए दासी - चाबकाचे शंभर फटके दिले.

मम भासियवं - मला म्हणाला.

दुक्कुला - दुष्ट कुळातली, वाईट संस्काराची.

एवंविह-कज्ज-सज्जाए - अशा प्रकारचे (लाथ
मारण्याचे) काम करण्यास तयार झालेल्या.

गाथा (१४) भावार्थ -

आई त्याच्या (तिसच्या जावयाच्या) जवळ जाऊन
म्हणाली, हा आमचा कुलर्धम आहे. हा
(कुलाचार) पाळला नाही तर सासरी नांदता येत
नाही.'

भणियम्ह (संधि) - भणियं + अम्ह ।

इय तोसिय तच्चित्तं - अशा प्रकारे त्याचे (जावयाचे)
चित संतुष्ट करून.

वट्टुज्जासि - वागावेस.

गाथा (१६) भावार्थ -

जावयांचे चित (अभिप्राय) जाणून घेण्यासाठी
ब्राह्मण-पतीने जी शिकवण दिली ते तिच्या
पारिणामिकी बुद्धीचे फळ जाणावे.

माहणभज्जा (समास) - (माहणस्स भज्जा षष्ठी तत्पुरुष)
ब्राह्मणाची पत्नी.

स्वाध्याय

प्र. १ : पाइयभासाए उत्तराणि लिह ।

- (१) तिणं कण्णाणं जणणीए किं चितियं ? (गा. ३)
- (२) माऊए धूयाणं का सिक्खा दिणा ? (गा. ५)
- (३) तझेण जामाउणा भज्जा कहं दंडिया ? (गा. १२, १३)

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) मुली सासरी सुखी होण्यासाठी चतुर स्त्रीने मुर्लीना कोणता सल्ला दिला ?
- (२) पहिल्या जावयाची कोणती प्रतिक्रिया झाली ? आईने पहिल्या मुलीस कोणता सल्ला दिला ?
- (३) दुसऱ्या जावयाची कोणती प्रतिक्रिया झाली ? आईने दुसऱ्या मुलीस कोणता सल्ला दिला ?
- (४) चतुर स्त्रीने तिसऱ्या जावयाची समजूत कशा प्रकारे काढली? तिने तिसऱ्या मुलीस कोणता सल्ला दिला ?

प्र. ३ : व्याकरण

अ) कंसातील शब्दांपैकी योग्य रूप घालून वाक्य पूर्ण करा.

- (१) मम दुहियाओ गउरवपयं न (भवइ/भवंति) ।
- (२) वसंतपुरे नये (निद्रसेण/निद्रसो) नाम बंभणो आसि ।
- (३) सा जणणीए (भणिओ/भणिया) ।
- (४) तुमं जं (कुणसि/कुणइ) तं पमाणं ।
- (५) माऊए तस्समीवं (गंतुं/गयं) कहियं ।

ब) पुढील प्राकृत शब्दांना समानार्थी प्राकृत शब्द लिहा.

जणणी, दुहिया, भण, घाय, कोह

विशेष अभ्यास

पुढील शब्दांना प्राकृत तद्भव शब्द देऊन त्यातील स्वर-व्यंजनांचे बदल, शिक्ककांच्या मदतीने नोंदवा-पति, गौरव, मर्दन, निर्देश, शत, अन्यथा, स्तम्भ



अहिंसा-सर्ववं



अहिंसेचे स्वरूप सांगणारा प्रस्तुत पद्यपाठ ‘समणसुतं’ या ग्रंथातून घेतला आहे. या ग्रंथाची रचना आणि संकलन आचार्य विनोबा भावे यांच्या प्रेरणेमुळे झाले. या ग्रंथामध्ये चार खंड असून जैनधर्मातील धर्म, अप्रमाद, अपरिग्रह, मोक्षमार्ग, ध्यान इ. विषयांचे विवेचन त्यात आले आहे. यातील ‘ज्योतिर्मुख’ या प्रथम खंडातून या पाठातील गाथा घेतल्या आहेत. यामध्ये अहिंसेचे वर्णन केले आहे. हिंसेमुळे जगामध्ये जी अशांती पसरली आहे ती नष्ट करण्यासाठी माणसाने अहिंसेचे पालन कसे करावे, त्यामुळे कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता स्थापित करशी होईल- हे या पद्यांद्वारे स्पष्ट केले आहे. कारण हिंसेमुळे सर्वांची शांतता नष्ट होते. म्हणून हिंसेपासून सर्वांनी दूर राहावे. असे या कवितेतून स्पष्ट केले आहे.

एयं खु नाणिणो सारं, जं न हिंसइ कंचण ।

अहिंसासमयं चेव, एतावंते वियाणिया ॥१॥

सव्वे जीवा वि इच्छंति, जीवितं न मरिज्जितं ।

तम्हा पाणवहं घोरं, निगंथा वज्जयंति णं ॥२॥

जीवंति लोए पाणा, तसा अदुवा थावरा ।

ते जाणमजाणं वा, ण हणे णो वि घायए ॥३॥

जह ते न पिअं दुक्खं, जाणिअ एमेव सव्वजीवाणं ।

सव्वायरमुवउत्तो, अत्तोवम्मेण कुणसु दयं ॥४॥

जीववहो अप्पवहो, जीवदया अप्पणो दया होइ ।

ता सव्वजीवहिंसा, परिचत्ता अत्तकामेहिं ॥५॥

तुमं सि नाम स चेव, जं हंतव्वं ति मन्नसि ।

तुमं सि नाम स चेव, जं अज्जावेयव्वं ति मन्नसि ॥६॥

रागादीणमणुपाओ, अहिंसकतं त्ति देसियं समए ।

तेसिं चे उपत्ती, हिंसेति जिणेहि णिद्विटा ॥७॥

अज्जवसिणेण बंधो, सत्ते मारेज्ज माऽथ मारेज्ज ।

एसो बंधसमासो, जीवाणं णिच्छयणयस्स ॥८॥

हिंसादो अविरमणं, वहपरिणामो य होइ हिंसा हु ।

तम्हा पमत्तजोगो, पाणव्ववरोवओ णिच्चं ॥९॥

णाणी कम्मस्स खयत्थमुट्ठिदो णोट्ठिदो य हिंसाए ।

अददि असदं अहिंसत्थं, अप्पमत्तो अवधगो सो ॥१०॥

अत्ता चेव अहिंसा, अत्ता हिंसति णिच्छओ समए ।
 जो होदि अप्पमत्तो, अहिंसगो हिंसगो इदरो ॥११॥
 तुंगं न मंदराओ, आगासाओ विसालयं नत्थि ।
 जह तह जर्यंमि जाणसु, धम्ममहिंसासमं नत्थि ॥१२॥
 अभयं पथिवा ! तुब्बं, अभयदाया भवाहि य ।
 अणिच्चे जीवलोगम्मि, किं हिंसाए पसज्जसि ॥१३॥

शब्दार्थ व टीपा

नाणिणो - ज्ञानी लोकांचे.

पाणवह - प्राणवध, हिंसा.

निगंथा - निर्ग्रन्थ, जैन मुनी.

तस - त्रस जीव (द्वीन्द्रियांपासून पंचेन्द्रियांपर्यंतचे जीव).

अदुवा - अथवा, किंवा.

थावर - स्थावर जीव (एकेन्द्रिय जीव).

अत्तोवम्मेण - (आत्मौपम्याने,) स्वतःची उपमा देऊन.

अप्पवहो - आत्मवध, स्वतःचा वध.

परिचत्ता - परित्यक्त, त्यागलेले.

अत्तकामेहिं - स्वतःचे हित पाहणाऱ्या व्यक्तींनी.

अज्जावेयव्वं - आजेत ठेवण्यास योय मानावे.

पाणव्वरोवओ - जीवहत्या करणारा.

समए - शास्त्रामध्ये, धर्मग्रंथांमध्ये.

णिहिंडा - निर्दिष्ट, सांगितलेल्या.

अज्जावसिण्णा - विचाराने, निश्चयाने.

उढुदो - उत्थित, उद्युक्त झालेला.

तुंग - उंच.

मंदराओ - मेरु-पर्वतापेक्षा.

पथिवा - पार्थिवा ! हे राजा (संबोधन).

अणिच्चे - अनित्य (जीवलोकात).

स्वाध्याय

प्र. १ : पाइयभासाए उत्तराणि लिहू ।

- (१) सब्बे जीवा किं इच्छांति ?
- (२) लोए कियंता पाणा ?
- (३) सब्बजीवाण किं अप्पियं ?
- (४) समयाणुसारेण का अहिंसा ?

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) ज्ञानी माणसाचे सार कोणते आहे ?
- (२) आत्महितैषी पुरुषाने कसे वागावे ?
- (३) जिनेश्वरांती हिंसा कशाला म्हटले आहे ?
- (४) कर्मबंधाचे स्वरूप सांगा.
- (५) 'अप्रमत्त' कोणास म्हणावे ?

प्र. ३ : व्याकरण

अ) रूपे द्या.

- (१) आगास - पंचमी एकवचन
जीवलोग - सप्तमी एकवचन
हिंसा - तृतीया एकवचन

पत्थिव - संबोधन एकवचन

निगंथ - प्रथमा अनेकवचन

दया - द्वितीया एकवचन

- (२) हिंस - वर्तमानकाळ तृतीय पुरुष एकवचन
इच्छ - वर्तमानकाळ तृतीय पुरुष अनेकवचन
जीव - हेत्वर्थक धातुसाधित अव्यय
भव - आज्ञार्थ द्वितीय पुरुष अनेकवचन
हण - विध्यर्थ तृतीय पुरुष एकवचन

ब) संधी सोडवा.

जाणमजाण, सव्यायरमुवउत्तो, रागादीणमणुप्पाओ, खयत्थमुट्ठिदो, धम्ममहिंसासमं

विशेष अभ्यास

‘अहिंसा’ या विषयावर प्राकृत भाषेत दहा वाक्ये लिहा.



६

छट्ठो पाढो

रावणस्स वयगहणं

आठव्या-नवव्या शतकात होऊन गेलेल्या ‘स्वयंभूदेव’ नावाच्या कर्वींनी रचलेल्या ‘पउमचरित’ (पद्मचरित-रामकथा) या महाकाव्यातून प्रस्तुत उतारा घेतला आहे. या भाषेस ‘महाराष्ट्री अपभ्रंश’ असे म्हणतात. या भाषेतूनच पुढे ‘मराठी’ भाषेची निर्मिती झाली.

अपभ्रंश भाषेतील महान कवी ‘स्वयंभूदेव’ हे कला आणि भावाविष्काराचंच्या दृष्टीने एक अद्वितीय कवी होते. कर्नाटकाच्या एका साहित्यकाराच्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. जैन कर्वींनी प्रचलित केलेली रामायणाची परंपरा स्वयंभूदेवांनी अपभ्रंश भाषेत पुढे चालविली.

प्रस्तुत उताऱ्यात ‘रावणाच्या ब्रतग्रहण’ची अनोखी कथा स्वयंभूदेवांनी पद्यबद्ध केली आहे. वाल्मीकि-रामायणापेक्षा ही कथा वेगळी आहे. रावणाचे व्यक्तिचित्र जैन रामायणांमध्ये भिन्न प्रकारचे रंगविले आहे. तो ‘दहा तोंडाचा राक्षस’ नसून अत्यंत विद्यासंपन्न, बलवान्, न्यायनीतीने राज्य करणारा एक ‘विद्याधरराज’ होता. सीतेच्या सौंदर्यावर भाळून त्याने सीतेचे अपहरण केले खरे, परंतु तिच्यावर कसलीही बळजबरी केली नाही. ‘या त्याच्या वर्तनामागे काही निश्चित कारण असावे’ - असा तर्कशुद्ध विचार करून, ‘रावणाच्या ब्रत-ग्रहणाचा प्रसंग’, प्रस्तुत पद्यपाठात रोचक पद्धतीने रंगविला आहे.

शेवटी मुर्मीच्या आग्रहावरून तो नियम घेतो की, ‘जी सुंदरी माझी अभिलाषा धरीत नाही, तिच्यावर मी बळजबरी करणार नाही.’ अर्थात् या ब्रताचे दूरगामी परिणाम फार चांगले होतात. तो दीक्षेचा प्रसंग या कवितेत दिलेला आहे.

रणे माणु मलेवि पुरंदरहो, परियंचेवि सिहरइँ मंदरहो ।

आवइ वि पडीवउ जाम पहु (रावण), ताणंतरे दिट्ठु अणंतरहु ॥१॥

मारिच्चि पपुच्छिउ रावणेण, उहु कलयलु सुम्मइ काइँ माम ।

तं णिसुणेवि पभणइ समरधीरु, एहु जइ णामेण अणंतवीरु ।

उप्पण्णउ एथु णाणु, उहु दीसइ देवागमु सजाणु ॥२॥

तं वयणु सुणेप्पिणु णिसियरिंदु, गउ तेत्तहे जेत्तहे मुणिवारिंदु ।

परियंचेवि णवेवि थुवेवि णिविट्ठु, सयलु वि जणु वयइँ लयंतु दिट्ठु ॥३॥

महवयइँ को वि को वि अणुवयइँ, को वि सिक्खावयइँ गुणव्ययइँ ।

को वि दिट्ठु सम्मतु लएवि थिउ, पर रावणु एककु ण उवसमिउ ॥४॥

धम्मरहु महारिसि भणइ तेत्यु, “मणुसतु लहेवि बङ्गरेवि एथु ।

अहो दहमुह मोहंधारे छूढ, रयणायरे रयणी ण लेहि मूढ ॥५॥

अमियालए अमिउ ण लेहि केम, अच्छहि णिहुअउ कट्टमउ जेम” ।

तं वयणु सुणेप्पिणु दससिरेण, वुच्चइ थोतुगीरियगिरेण ॥६॥

“सक्कमि धूमद्धए झांप देवि, सक्कमि फणफणिमणिरयणु लेवि ।

सक्कमि गिरिमंदरु णिद्वलेवि, सक्कमि दस-दिसिवह दरमलेवि ॥७॥

“सक्कमि धूमद्वाए झांप देवि, सक्कमि फणफणिमणिरयणु लेवि ।
सक्कमि गिरिमंदरु णिद्वलेवि, सक्कमि दस-दिसिवह दरमलेवि ॥७॥

सक्कमि मारुउ पोद्वलि छुहेवि, सक्कमि जममहिसे समारुहेवि ।
सक्कमि रयणायरजलु पिएवि, सक्कमि आसीविसु अहि णिएवि ॥८॥

सक्कमि सक्कहो रणे उत्थरेवि, सक्कमि ससिसूरहँ पह हरेवि ।
सक्कमि महि-गयणु एक्कु करेवि, दुद्वरु णउ सक्कमि वउ धरेवि” ॥९॥

परिचितेवि सुइरु णराहिवेण, ‘लइ लएमि एक्कु वउ’ वुत्तु तेण ।
“जं मइं ण समिच्छइ चासुगतु, तं मंड लएमि ण परकलतु”
गउ एम भणेप्पिणु णिययणयरु, थिउ अचलु रज्जु भुज्जंतु खयरु ॥१०॥

शब्दार्थ व टीपा

अपभ्रंश भाषेची काही व्याकरणविषयक वैशिष्ट्ये

- १) अपभ्रंशात पुंलिंगी व नपुंसकलिंगी नामांची प्रथमेची एकवचने करताना ‘उ’ प्रत्यय लागतो. जसे - माणु - मान; दिद्वु - पाहिले; कलयलु - कलकलाट, गडबडगोंधळ; एहु - येथे; उहु - तेथे; देवागमु - देवांचे आगमन; सजाणु - यानसहित; वयणु - वचन; निसियरिंदु - निशाचरेन्द्र, रावण; मुणिवरिंदु - मुनिवरेन्द्र, मुनिश्रेष्ठ; निविद्वु - बसला; जणु - जन, लोक; दिदु - दृढ स्थिर; सम्मतु - सम्यक्त्व; ण उवसमित - (त्याचा) उपशम झाला नाही; तेत्थु - तेथे; एत्थु - येथे ; कट्टमउ - काष्ठमय, लाकडी पुतळ्यासारखा; आसीविसु - आशीविष सर्प; एक्कु - एक, एकरूप; दुद्वरु - दुर्धर, कठीण; सुइरु - सुचिर, दीर्घकाळ; वउ - ब्रत; वुत्तु - म्हटले; चासुगतु - चासुगात्री, सुंदर स्त्री; परकलतु - परकलत्र, परस्त्री; गउ - गेला; अचलु - अचल; रज्जु - राज्य; भुज्जंतु - भोग घेत; खयरु - खेचर, विद्याधर, रावण.
- २) अपभ्रंशात ‘एवि’ आणि ‘एप्पिणु’ हे दोन प्रत्यय पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यये तयार करण्यासाठी सामान्यत: वापरली जातात. एखादी विशिष्ट क्रिया

‘करून’ किंवा ‘करण्यास/करण्यासाठी’ असे त्याचे दोनही अर्थ संदर्भानुसार होऊ शकतात. जसे - मलेवि - मर्दन करून; परियंचेवि - प्रदक्षिणा करून; णिसुणेवि - ऐकून; सुणेप्पिणु - ऐकून; णवेवि - नमन करून; थुणेवि - स्तुती करून; लएवि - घेऊन; बइसरेवि - बसून; लेवि - घेऊन / घेण्यास; लहेवि - लाभून, प्राप्त करून; णिद्वलेवि - निर्दालन करून / करण्यास; दरमलेवि - पूर्ण मर्दन करून / करण्यास; छुहेवि - सोइन / सोडण्यास; समारुहेवि - आरूढ होऊन / होण्यास; पिएवि - पिऊन / पिण्यास; णिएवि - पाहून / पाहण्यास; उत्थरेवि - उलथून टाकून / टाकण्यास; करेवि-करून / करण्यास; धरेवि - धारण करून/करण्यास; भणेप्पिणु - म्हणून (सात, आठ आणि नऊ या गाथांमध्ये ‘सक्कमि’ हा शब्द ‘मी समर्थ आहे’ अशा अर्थाने आला आहे.)

- ३) अपभ्रंशात षष्ठी एकवचनासाठी ‘हो’ हा प्रत्यय येतो. तसेच बहुवचनासाठी ‘हँ’ हा प्रत्यय येतो. जसे - पुरंदरहो - इंद्राचा; मंदरहो - मंदार पर्वताची; एयहो - ह्यांना; ससिसूरहँ - चंद्रसूर्याचा.

स्वाध्याय

प्र. १ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) रावणाने अनंतरथ (अनंतवीर्य) मुर्मिंना केव्हा पाहिले ?
- (२) मारीची हा रावणाचा कोण होता ? त्याने रावणाच्या प्रश्नाला कोणते उत्तर दिले ?
- (३) रावण अनंतवीर्य मुर्मिंजवळ पोहोचला तेव्हा त्याने कोणते दृश्य पाहिले ?
- (४) रावणाचा ब्रतग्रहण न करण्याचा मानस पाहून धर्मरथ महर्षी त्याला काय म्हणाले ?
- (५) रावणाने स्वतःच्या पराक्रमाचे वर्णन कशा प्रकारे केले ?
- (६) रावणाने अखेर कोणते ब्रत घेतले ?

प्र. २ : व्याकरण

- अ) या पाठात आलेले, रावणाला समानार्थी असे, तीन प्राकृत शब्द लिहा.
ब) पुढील शब्दांना पाठातील अपभ्रंश प्रतिशब्द लिहा.

शिखर, समर, महर्षि, अमृत, धूमध्वज, रत्न, मारुत, यममहिष,
रत्नाकर, आशीविष, शशिसूर्य, महिंगगन, परकलत्र

विशेष अभ्यास

शिक्षकांच्या मदतीने जैन श्रावकाचारातील ‘अणुव्रते, गुणव्रते आणि शिक्षाव्रते’ यांची माहिती लिहून काढा.



थूलवायण-विभागो

१

तेयलिपुत्त-पोट्टिला-कहा

प्राकृत साहित्य हे, समृद्ध कथाभांडारासाठी प्रसिद्ध आहे. त्यातील ‘ज्ञातार्थर्मकथा’ प्रमुख अर्धमागधी अंगग्रंथात प्रथमत: तेतलिपुत्र-पोट्टिलेची ही कथा आढळते. ‘उपदेशमाला’ या उपदेशप्रधान ग्रंथात ती जैन महाराष्ट्री प्राकृतात लिहिलेली दिसते. ‘पाइअ-विज्ञाण-कहा’ या ग्रंथात श्रीविजयकस्तूरसूरीश्वरजी यांनी आणखी सोप्या प्राकृतात तेतलिपुत्र-पोट्टिलेची कथा प्रस्तुत केली आहे.

कनककेतु राजाची पद्मावती नावाची पद्मराणी होती. तेतलिपुत्र हा त्याचा मंत्री व पोट्टिला ही त्याची पत्नी होती. कोणी भविष्य सांगितल्याने कनककेतु राजा ‘आपला प्रतिस्पर्धी जन्माला येईल,’ या भीतीने आपल्याच नवजात बालकांचे नाक, कान, बोटे इत्यादी अवयव निर्घृणपणे तोडून टाकत असे. एकदा तेतलिपुत्र मंत्राच्या मदतीने पद्मावतीला, कनकध्वज नावाच्या राजपुत्राला दुष्ट राजापासून वाचविण्यात कसे यश आले. ते या पाठात पुढीलप्रमाणे आले आहे.



तेयलिपुरंमि कणयकेऊ नाम नरवई होत्था । तस्स पउमावई नाम पद्मदेवी आसि । तस्स तेयलिपुत्तनामो मंती, तस्स पोट्टिला नाम पिया अहेसि । सा अईव वल्लहा अथि । अह रज्जसुहं भुंजमाणस्स कणयकेउस्स पुत्तो जाओ, तया राया चिंतेइ- इमो पुत्तो वङ्गुतो समाणो मईयं रज्जं गिण्हस्सइ त्ति भएण सो तस्स हत्थच्छेयं कासी । कमेण बीओ पुत्तो उप्पणो, तस्स पायच्छेयं विहेइ, एयाए रीईए कस्सई अंगुलिच्छेयं, कस्सइ नक्कच्छेयं, कस्सइ कणणच्छेयं नयणच्छेयं च कासी । एवं सब्बे वि पुत्ता तेण खंडियंगा रज्जाहिगाररहिया कया ।

एवं बहुकालंमि गए पुणो वि पउमावई देवी सुहसुमिणसूइअं गब्धं धरित्था । तइया मंतिभज्जाए पोट्टिलाए वि गब्धो धरिओ । तइया मंतिणा आगारिऊं पउमावईदेवीए साहियं - 'मए सुहसुमिणसूइओ गब्धो धरिओ अथि, अओ जम्मसमए सो भवया पच्छन्नभावेण पालणीओ, जहा सो रज्जाहिंगारी होज्जा । भवओ वि सो सहेज्जगरो होहिइ' ति सुणिऊण तीए वयणं मंतिणा पडिवन्नं । समए देवीए पुत्तो जाओ । पच्छन्नवित्तीए मंतिणा सो नियभज्जापोट्टिलाए समप्पिओ । तयवसरे पोट्टिलापसूया पुत्ती पउमावईए देवीए समप्पिआ । पच्छा दासीए निवस्स पुत्तीजम्मसरूवं वियाणावियं । अह मंतिगेहंमि बुङ्गे पावंतस्स रायकुमारस्स कण्यज्ञउ ति नामं दिणं, कमेण सो जोव्वणं पत्तो ।

तम्मि समए कण्यकेउनरिंदो परलोगं गओ । सब्बे वि सामंतपमुहा चिंताउला जाया । एयं रज्जं कस्स समप्पिस्सामुत्ति? तयवसरे मंतिणा तेयलिपुत्तेण सब्बंपि पउमावईदेवीसरूवं निरूविअं । तइया कण्यज्ञयं रायनंदणं णच्चा सब्बे वि पहिट्टा संजाया । सब्बेहिं पि महयाडंबरेण सो कण्यज्ञयकुमारो रज्जम्मि ठिविओ । कण्यज्ञयनरिदेण मंतिं महुवगारिणं वियाणिऊणं अईव तस्स सम्माणो दिणो । महया आणंदेण रज्जं पालेमाणस्स तस्स कियंतो कालो गओ । एगया मंतिणो गेहंमि पोट्टिला पिया पुव्वं पाणेहिंतो वि अहिंगा वि केणई कम्मदोसेणं अणिट्टा जाया । भिन्नसेज्जा कया । पोट्टिलाए मणंसि एयं महादुक्खं उप्पन्नं । बुतं च-

आणाभंगो नरिंदाणं, गुरूणं माणमद्वणं ।

भिन्नसेज्जा या नारीणं, असत्थवहमुच्चवइ ॥

पियावमाणदुहियाए तीए विसेसेण दाणाइधम्मकिच्चं पारद्धं । एगया पोट्टिलाघरंमि एगा सुव्वया साहुणी आहारद्धं समागया । संमुहं गंतूणं सुद्धाहारेण पडिलाहिऊणं फंजलिं काऊणं पोट्टिलाए पुढं - "भो भगवइ ! तारिसं किं पि विहेहि, जेण मम पिओ वसीहोज्जा, परुवयारो च्चिय परमं पुण्णं, जओ बुतं -

दो पुरिसे धरइ धरा, अहवा दोहिंपि धारिया धरणी ।

उवयारे जस्स मई, उवयारो जं न वीसरइ ॥"

इअ पोट्टिलावयणं सुच्चा सुव्वया साहुणी साहेइ - तुमए किं बुतं?, एयारिसी पउत्ती उत्तममहिलाणं न जुत्ता, जओ मंततंताईहिं भतुणो वसीकरणं महादोसाय होज्जा । अहवा अम्हाणं पि गहियसब्बविरईणं महब्बइणीणं एयं कम्मणाइपयोगकरणं न समुइयं । तुमं जं भोगद्धं वसीकरणं करावेसि, ते भोगा संसारिजीवाण दुक्खहेयवो, किंपागफलसरिसा विसया पारंभरमणिज्जा परिणामे अइदारुणा निरयाइदुग्गाइदुहदायगा, दीहकालं सेविया वि विसया न तित्तिजणगा, अओ एयं विसयाभिलासं चइत्ता जिणवरखुतं सुद्धधम्मं समायराहि, जेण सब्बद्विसिद्धी होज्जा ।"

एवं सुव्वयासाहुणीमुहाओ उवएसं सोच्चा तब्बयणं पडिवण्णं । भत्तुस्स अणुण्णं घेतूणं चारितं गहियं । पिएण विमुत्कोहेण बुतं - 'धन्ना तुमं, जेण चारितं गहियं । अओ देवीभूयाए तुमए मज्ज पडिबोहणद्धं अवस्सं समागंतव्वं' । सा वि तं पडिवज्जिता भूमीए विहरित्था । चिरकालं निरइयारं चरणं पालिऊणं सा देवत्तणेण उपन्ना । ओहिनाणेण पुव्वभवभत्तारं अवलोइऊणं पडिबोहिउं सो देवो समागओ । बहूहिं पि उवएसेहिं सो तेयलिपुत्तो पडिबोहं न पत्तो, तओ देवेण चिंतियं - 'रज्जमोहेण एसो पडिबोहं न पावेइ, अओ देवेण रण्णो चित्तविवज्जासो कओ ।

मंतिम्मि सहाए समागए परंमुहीहोइऊणं ठियो राया दंसणं न देइ । तेयलिपुत्तेण चिंतियं - 'राया मज्ज उवरिं अईव रुद्धो । दुद्धेण केण वि किमवि मईयं छिदं कहियं विलोइज्जइ । अओ न याणेमि किं एसो काही? केण वा मरणेण मं हणिस्सइ ?, अप्पाघायं काऊणं मरणं चिय वरं' ति चिंतिऊणं तेण कंठंमि पासो दिणो । देवप्पहावेण सो तुट्टिओ, पुणो विसं भक्तियं, तंपि सुहा विव जायं, पुणो खगेण मत्थयं छिंदिउं पारद्धं, तइया देवेण खगधारा निबद्धा, पुणो अगिमज्जांमि पविट्टो, अगी वि जलरुवेण परिणओ । एवं सब्बे वि मरणप्पयासा देवेण निष्फलीकया ।

पच्छा पयडीहोऊणं पोट्टिलदेवी भासित्था एयं सब्बं मए कयं, किमद्धं अप्पघायं कुणेसि ?, चरितं गिणहेहि ।' तं सोच्चा तेयलिपुत्तपहणेण चरितं गहियं । राया वि समागंतूणं चरणेसुं पडिऊणं नियं अवराहं खमावेइ । एवं मंतिमुणी बहुकालं भूमीए विहरित्ता चउद्दसपुव्वधरो होऊणं कमेण घाइकम्मक्खणेणं केवलनाणं आसज्ज मुत्तिपयं पावित्था ।

शब्दार्थ व टीपा

मर्डयं (वि.) - मरीय, माझे.

गिण्हस्सइ (क्रि.) - ('गिण्ह', भविष्यकाळ, तृतीय पुरुष एकवचन,) घेर्ईल.

आसि-अहेसि-कासी - ही तीनही 'होती' अथवा 'झाली' या अर्थाची अनियमित भूतकाळी रूपे आहेत.

सुहसुमिणसूडां (वि.) - शुभस्वप्नसूचक (गर्भ).

आगारिकां (क्रि.) - ('आगार', पूर्वकालवाचक अव्यय,) बोलावून.

साहियं (क्रि.) - ('साह', क. भू. धा. वि., नपुंसकलिंगी प्रथमा एकवचन,) सांगितले.

सहेजगर (वि.) - सहाय्यकर.

पच्छन्नवित्तीए - गुपचूप, गुपतपणे.

महयाडंबरेण (संधि) - (महया+आडंबरेण) मोठ्या थाटामाटाने.

महुवगारिणं (संधि) - (महा+उवगारिणं) मोठ्या उपकारी असलेल्या.

भिन्नसेज्जा कया - वेगळे केले.

अस्थ्यवह - शस्त्राविना केलेला वध.

वसीकरणं - वशीकरण, (मंत्रतंत्रविभूती इत्यादींनी व्यक्तीला) वश करून घेणे.

विसया न तित्तिजणगा - विषयभोग कितीही घेतले तरी तृप्तिजनक ठरत नाहीत.

अणुण्णं घेतूणं - अनुज्ञा घेऊन, परवानगी घेऊन.

ओहिनाण - अवधिज्ञान, (जैन तत्त्वज्ञानात सांगितलेल्या पाच ज्ञानांपैकी तिसऱ्या प्रकारचे ज्ञान की जे प्राप्त झाले असता, साधकाला दुसऱ्या ठिकाणी घडणाऱ्या घटनांचे ज्ञान होते. देवयोनीत आणि नरकयोनीत गेलेल्या सर्व जीवांना हे ज्ञान जन्मतः प्राप्त असते.)

चित्तविवज्जासो - (चित्तविपर्यास,) चित्तभ्रम.

तुट्टिओ (वि.) - तुटला.

भासित्था (क्रि.) - ('भास', भूतकाळ, तृतीय पुरुष एकवचन, बोलली,) म्हणाली.

अप्पघाय - आत्मघात, आत्महत्या.

मंतिमुणी - मंत्री मुनी.

चउद्दसपुव्वधरो - चतुर्दशपूर्वधर, (जैन परंपरेप्रमाणे सर्व प्राचीन ज्ञानाचा साठा असलेली जी 'चौदा पूर्व' या नावाने प्रसिद्ध असलेली ग्रंथसंपदा, तिचा धारक.)

घाङ्कममखय - घातिकर्मक्षय, (आठ कर्मांपैकी ज्ञानावरणीय-दर्शनावरणीय, मोहनीय आणि अंतराय, ही चार कर्मे आत्माच्या स्वाभाविक गुणांचा विशेष घात करणारी असतात. उरलेली चार कर्मे अघाती अर्थात् कमी घातक असतात. आठही कर्मांच्या पूर्ण क्षयाने मोक्षप्राप्ती होते.)

आसज्ज - आसाद्य, प्राप्त करून.

स्वाध्याय

प्र. १ : पाङ्ग्यभासाए उत्तराणि लिहू।

- (१) तेयलिपुतो कस्स मंती आसि ?
- (२) केण कारणेण कणयकेऊ पुत्ता खंडियंगा करेई ?
- (३) कणयज्ज्ञाओ कहिं वुळ्हि पाविओ ?
- (४) दिक्खासमए तेयलिपुत्तेण पोट्टिलाए किं कहियं ?

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) कोणाच्या मदतीने पद्यावतीने कनकध्वजाचे रक्षण केले ? व का ?
- (२) कोणत्या अनुभवामुळे पोट्टिलेने प्रब्रज्या ग्रहण केली ?
- (३) तेतलिपुत्राला प्रतिबोधित करण्यासाठी पोट्टिलेने काय केले ?

प्र. ३ : व्याकरण

- अ) रूपे ओळखा.
वळूंतो, होहिइ, मंतिगेहमि, पोट्टिलाए, समागंतवं, हणिस्सइ, खमावेई
- ब) पुढील शब्दांना पाठातील प्राकृत शब्द द्या.
खड्ग, मुक्तिपद, रुष्ट, अवधिज्ञान, तृप्ति, उपकार, आडम्बर, प्रच्छन्न, वल्लभा, मन्त्री



२

पुत्ताणं परिक्षणा

इसवी-सनाचे बारावे शतक हा प्राकृत कथासंग्रहात्मक ग्रंथांचा सुवर्णकाळ मानला जातो. ‘आख्यानमणिकोश’ हा ग्रंथ देवेन्द्रगणि उर्फ नेमिचन्द्रसूरी यांनी रचला. आप्रदेवसूरींनी या ग्रंथावर टीका लिहिली. मूळ ग्रंथात कथांचे सूचन करणाऱ्या संक्षिप्त गाथा आहेत. त्यांचा विस्तार करून आप्रदेवसूरींनी त्यांचे कथेत रूपांतर केले. या ग्रंथात जैन महाराष्ट्री प्राकृतमध्ये लिहिलेल्या ११७ कथा येतात, त्यातील ही विसावी कथा आहे. यातील सर्व कथा ‘धर्मकथा’ असून चतुर्विध बुद्धी, दानाचे स्वरूप, शीलाचे माहात्म्य, पूजा-स्वाध्याय व नियमाचे फळ – यासारखे विषय त्यामध्ये येतात. उपदेश व बोधप्रधान कथा असूनही, त्यामध्ये दृष्टांत, अलंकार, वर्णने, प्रश्नोत्तर यांचा वापर केल्यामुळे कथा आकर्षक बनल्या आहेत. आख्यानमणिकोशामध्ये बाराव्या शतकातील सामाजिक व सांस्कृतिक जीवन उत्तम प्रकारे प्रतिबिंबित झाले आहे.

‘पुत्रांची परीक्षा’ ही प्रस्तुत कथा मूलतः एक रूपककथा आहे. ‘उत्तराध्ययनसूत्र’ नावाच्या अर्धमागधी आगमग्रंथात, सातव्या अध्ययनात, तीन वणिकपुत्रांची कथा संक्षेपाने दिली आहे. त्या कथेचा विस्तार आप्रदेवसूरींनी प्रस्तुत कथेत केला आहे. ‘नयसार’ नावाचे नगरश्रेष्ठी आपल्या तीन मुलांची परीक्षा घेऊन, त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांच्यावर योग्य ती जबाबदारी सोपवितात- अशी ही कथा आहे. आजची युवा पिढी कष्ट न करता संपत्ती मिळविण्याचा विचार करतात. तर काही व्यसनी, अज्ञानी लोक स्वतःचे आणि इतरांचे जीवन दुःखमय करतात. तेव्हा मनुष्य जन्मात येवून थोडे तरी चांगले कर्म करावे. असे या कवितेतून स्पष्ट केलेले आहे. कथेच्या शेवटी धार्मिक अर्थही स्पष्ट केला आहे.

आजची युवा पिढी कष्ट न करता संपत्ती मिळविण्याचा विचार करतात. तर काही व्यसनी, अज्ञानी लोक स्वतःचे आणि इतरांचे जीवन दुःखमय करतात. तेव्हा मनुष्य जन्मात येऊन थोडे तरी चांगले कर्म करावे असे या कवितेतून स्पष्ट केले आहे.

नयरम्मि वसंतपुरे नायरजणाण गोरखद्वाणं ।

निवसइ सुइववहरणो नयसारो नाम पुरसेट्ठी ॥१॥

अह अन्नया य को किर कुडुंबपयसमुचिओ महं होही ।

इय चिंताए तिणं पुत्ताणं परिक्षणनिमित्तं ॥२॥

नियसयणबंधुपमुहं नायरयजणं निर्मंतिय गेहे ।

भोयाविऊण विहिणा ताण समक्खं भणइ सेट्ठी ॥३॥

एणसि मह सुयाण तिणं पि को कुडुंबपयजोग्यो ।

तं चेव विसेसेणं जाणसि जोग्यो ति तेणुतं ॥४॥

इय एवं ता तुम्हाणं समक्खमेण अहं परिक्षेमि ।

इय भणिउं वाहरिया तिन्नि वि ते पउपच्चक्खं ॥५॥

पत्तेयं पत्तेयं लक्खं दाऊण दविणजायस्स ।

ववहारत्थं देसेसु पेसिया ताण समिक्खमिमे ॥६॥

तो तेसिं पुत्ताणं चिंतियमेगेणं अम्हमेस पिया ।

पाणेण दीहदरिसी धम्मपिओ सुइसमायारो ॥७॥

पाणच्चए वि अम्हाणमुवरि न कया वि चिंतइ विरुवं ।

कं पि कारणं ता नूणं एत्थ भवियव्यं ॥८॥

बीएण चिंतियमिमं मम पितणो विज्जाए पभूयधनं ।
ता किं किलेसजाले पाडेमि मुहाए अप्पाणं ॥१०॥

जइ सव्वं पि य विलसामि ता गओ कह मुहं पदंसिस्सं ।
तम्हा मूलं रक्खिय सेसं भक्खेमि किं बहुणा ॥११॥

तझेणमजोगं विगप्पियं नियमणमि मह जणओ ।
वुङ्गतणदोसेहि संपङ् कोडीकओ जम्हा ॥१२॥

चिट्ठालज्जानासो भयबाहुल्लं विरूवभासितं ।
पाएण मणुस्साणं दोसा जपंति बुङ्गते ॥१३॥

अन्नह कहमम्हे पट्टवेइ देसंतरम्मि सइ विहवे ।
इय परिभाविय सव्वं वरिसंते भक्खियं दव्वं ॥१४॥

संपत्ता सव्वे वि हु ते नियमा वरिसंते ।
पुणरवि तहेव विहिऊण सेट्ठिणा भोयणाईयं ॥१५॥

सयणाईण समक्खं पुट्ठा ते ताण ववहारं ।
तेहि वि कहियं तहा जहा चिंतियं मणे ॥१६॥

सयणाईण समक्खं पढमो संठाविओ कुडुंबपए ।
बीओ भंडारपए तइओ किसिमाइकज्जेसु ॥१७॥

मज्जत्थेणं जणएण नियसुया जह इमे जणसमक्खं ।
सकयाणुरूवपयवीए ठाविया बुद्धिमंतेण ॥१८॥

तह चेव धम्मविसए जीवे ठावेइ कम्मपरिणामो ।
सकयाणुरूवसरिसे पयम्मि भणियं च जेणमिमं ॥१९॥

जहा तिन्नि वणियसुया मूलं घेत्तूण निगया ।
एगोत्थ लहइ लाभं एगो मूलेण आगओ ॥२०॥

एगो मूलं पि हारिता आगओ तथ वाणिओ ।
ववहारे उवमा एसा एवं धम्मे वियाणह ॥२१॥

माणुसतं भवे मूलं लाहो देवगई भवे ।
मूलच्छेण जीवाणं नर्यतिरिक्खत्तणं धुवं ॥२२॥

शब्दार्थ व टीपा

नायरजणाण - नागरजनांचे.

सुइ-ववहरणो - चांगल्या मागानि व्यवहार करून धनार्जन करणारा.

कुडुंब-पय-समुचिओ - कुटुंबात विशिष्ट जबाबदारी घेण्यास योग्य.

होही (क्रि.) - ('हो', भविष्यकाळ, तृतीय पुरुष एकवचन,) होईल.

निमंतिअ (क्रि.) - 'निमंत', अनियमित पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय, निमंत्रित करून.

भोयाविऊण - भोजन करवून.

तेणुतं (संधि) - (तेण+उतं) त्याने म्हटले.

समक्खमेए (संधि) - समक्खं + एए। समक्ष यांचे.

वाहरिया - ('वाहर' क्रि., क. भू. धा. वि., पुंलिंगी प्रथमा अनेकवचन,) बोलाविले.

पउरपच्चक्खं - नागरिकांच्या समक्ष.

दविणजाया - द्रव्यजात, सर्व संपत्ती.

ववहारत्थं (क्रि. वि.) - व्यवहारार्थ, व्यापारासाठी.

अम्हमेस (संधि) - (अम्हं + एस) आमचे हे (पिता).

पिआ (पुं.) - पिता.

पाणच्चअ - प्राणात्यय, मृत्यू.

विरूव (वि.) - प्रतिकूल.

परिभाविय - (पूर्वकालवाचक अव्यय,) विचार करून.

विदविऊण (क्रि.) - 'विदव', (पूर्वकालवाचक अव्यय,) प्राप्त करून.

कोडी - एक कोटीमूळ्य धन.

चिंतियमिं (संधि) - (चिंतिय + इमं) असा विचार केला.

विज्जए - आहे.

मुहाए (अ.) - मुधा, वृथा, फुकट.

अप्पाण - स्वतःला.

पदंसिसं (क्रि.) - ('प+दंस', भविष्यकाळ, प्रथम पुरुष एकवचन,) दाखवीन.

मह जणओ बुद्धत्तणदोसेहि संपङ्ग कोडीकओ - माझ्या पित्याला वृद्धत्वामुळे पित्याला बुद्धिभ्रंश झाला आहे.

सह विहवे - ('सति सप्तमी'ची रचना,) एवढे वैभव असताना सुद्धा.

सकयाणुस्त्व-पयवीए ठाविया - प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे योग्य पदावर स्थापन केले.

मूलं (नपुं) - मूळ भांडवल.

हारिता (क्रि.) - ('हार', पूर्वकालवाचक अव्यय,) हरवून, गमवून.

वियाणह (क्रि.) - ('वि+याण', आज्ञार्थ, द्वितीय पुरुष अनेकवचन,) जाणा.

नर्य-तिरिक्खत्तणं - नरकत्व व तिर्यकत्व, नरक योनी आणि पशु-पक्ष्यांची योनी.

स्वाध्याय

प्र. १ : पाइयभासाए उत्तराणि लिहा।

- (१) नयसारसेड्युणा किंनिमित्तं नायरजणा गेहे निमंतिया ?
- (२) नयसारसेड्युणा कियंतं दविणजायं पत्तेयपुत्तस्स दिणं ?
- (३) बुद्धत्तणे के के दोसा पाउव्हंवति ?
- (४) नयसारसेड्युणा तिणि पुत्ता केसु केसु कज्जेसु संठाविया ?

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) नयसाराच्या प्रथम पुत्राने धन कसे मिळविले ?
- (२) नयसाराच्या दुसऱ्या पुत्रान मूळ भांडवल कसे राखले ?
- (३) नयसाराच्या तिसऱ्या पुत्राने कोणत्या विचाराने सर्व द्रव्याचा व्यय केला ?
- (४) तीन वणिक्पुत्रांची तुलना धर्माच्या बाबतीत कशा प्रकारे स्पष्ट करता येते ?

प्र. ३ : व्याकरण

अ) रूपे द्या.

- (१) नयर - सप्तमी एकवचन
- चिंता - तृतीया एकवचन
- (२) दा - पू. का. धा. अ.
- पाड - वर्तमानकाळ प्रथम पुरुष एकवचन

ब) पुढील मराठी क्रियापदांना समानार्थी प्राकृत क्रियापदे द्या.

रहाणे, निमंत्रण करणे, परीक्षा करणे, भक्षण करणे, पाठविणे, विचार करणे, स्थापन करणे, जाणे, येणे, विशेष जाणणे.

विशेष अभ्यास

पुढील शब्दसमूहामधून पाच अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.

पढमो, सेटठी, ते, पितणो, वणियसुया, मम, ताण, घेतूण, वरिसंते, पभूय, मूलं, विज्जए, कुडुंबपए, तिणि, धाणं, भणइ, सच्चे, गिहं, समक्खं, संपत्ता, निणया, संठाविओ



परिसिद्धांश

परिशिष्ट १

व्याकरण-विवेचन

अर्धमागधीतील व्याकरणाचे इ. ८ वी आणि ९ वीच्या पाठ्यपुस्तकांतून संपूर्ण विवेचन केलेले आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावयाचा आहे. १० वीच्या अभ्यासक्रमात व्याकरणाच्या पुढील विषयांचा विशेष अभ्यास अपेक्षित आहे :

१. काळ - वर्तमान, भूत, भविष्य
२. कर्तरि व कर्मणि प्रयोग
३. संख्यावाचके - १ ते १००
४. प्रयोजक रूपे व त्यांचा उपयोग
५. तर-तम भावदर्शक विशेषणे

संयुक्त अभ्यासक्रमानुसार वरील विषयांपैकी १ ते ३ विषय आणि संधिनियम यांचा अभ्यास अपेक्षित आहे. वरील विषयांचे विवेचन पुढे करण्यात आले आहे.

संधिनियम

१. अर्धमागधीतील सर्व संधी वैकल्पिक आहेत. २. अर्धमागधीत व्यंजनांत शब्द व विसर्ग हे दोन्ही नसल्यामुळे फक्त स्वरसंधी होतात. ३. मूळ संस्कृत शब्दातील व्यंजनाचा अर्धमागधीत लोप झाल्यास उर्वरित स्वराचा संधी होत नाही. उदा. कवि = कइ, वियोग = विओग, सुतो = सुओ

अ) अ + अ = आ - सच्च + असच्च = सच्चासच्च

अ + अ = अ - (जर दुसऱ्या अ पुढे संयुक्त व्यंजन आले) न + अथि = नथि

अ + इ = ए - राय + इसि = राएसि (रायमधील य हा 'य' श्रुतीने आलेला आहे)

अ + इ = इ - (जर इ पुढे संयुक्त व्यंजन आले) देव + इंद = देविंद

अ + ई = ई - तियस + ईस = तियसीस

अ + ऊ = ओ - तस्स + उवरि - तस्सोवरि

अ + ऊ = ऊ - (जर ऊ पुढे संयुक्त व्यंजन आले) पुरिस + उत्तम = पुरिसुत्तम

अ + ऊ = ऊ - एग + ऊण = एगूण

अ + ए = ए - इह + एव = इहेव

अ + ओ = ओ - जल + ओह = जलोह

ब) आ + अ = आ - महा + अवयार = महावयार

आ + अ = अ - (जर अ पुढे संयुक्त व्यंजन आले) महा + अण्णव = महण्णव

आ + इ = ए - महा + इसि = महेसि

आ + इ = इ - (जर अ पुढे संयुक्त व्यंजन आले) महा + इंद = महिंद

आ + ई = ए - महा + ईस = महेस

आ + ऊ = ऊ - (जर ऊ पुढे संयुक्त व्यंजन आले) महा + उग्गम = महुग्गम

आ + ऊ = ऊ - महा + ऊसव = महूसव

आ + ए = ए - तहा + एव = तहेव

आ + ओ = ओ - महा + ओसहि = महोसहि

क) इ/ई + इ/ई = ई - मुणि + ईसर = मुणीसर

पुहवी + ईसर = पुहवीसर

इ/ई + इ/ई = इ - (जर इ/ई पुढे संयुक्त व्यंजन आले) मुणि + इंद = मुणिंद

ड) उ/ऊ + उ/ऊ = ऊ - साउ + उयय = साऊयय (स्वादूक)

वहू + उवयार = वहूवयार (वधूपचार)

इ) ए + ए = ए - से + एवं = सेवं

वरील नियमांना अपवाद असणारी अनेक उदाहरणे अर्धमागधीत सापडतात. उदा. नर + ईसर = नरेसर, देव + ईस = देवेस. काही वेळा दोन शब्दात म्, य्, र् यासारखी संध्यक्षरे वापरली जातात. उदा. अंग + अंग = अंगमंग, एग + एग = एगमेग, दु + अंगुल = दुयंगुल, धि + अत्थु = धिरत्थु इ.

काळ

अर्धमागधीत सोयीसाठी धातूंचे तीन गट किंवा गण केलेले आहेत.

१) अकारांत धातू - पास - गण (दृश् - पश्य् पासून)

२) एकारांत धातू - करे - गण (कृ)

३) अन्य स्वरांत धातूंचा संकीर्ण गण - उदा. ठा (स्था), नी, हू (भू) इत्यादि.

व्यंजनांत धातू अर्धमागधीत नाहीत. धातू सामान्यतः परस्मैपदी असतात. ते तीन पुरुष व दोन वचनात चालवले जातात. क्रियापदांचे वर्तमानकाळ, भूतकाळ व भविष्यकाळ असे तीन काळ असतात. यापैकी वर्तमानकाळी रूपांचा सर्वात अधिक उपयोग केला जातो. वर्तमानकाळी रूपे भूत व भविष्यकाळ दर्शविण्यासाठी वापरली जातात.

वर्तमानकाळ

धातू	पुरुष	एकवचन	अनेकवचन
पास (अकारांत)	प्रथम	पासामि	पासामो
	द्वितीय	पाससि	पासह
	तृतीय	पासइ	पासंति
	कर (अकारांत)	प्रथम	करेमि
	द्वितीय	करेसि	करेह
	तृतीय	करेइ	करेंति
ठा (अकारांत)	प्रथम	ठामि	ठामो
	द्वितीय	ठासि	ठाह
	तृतीय	ठाइ	ठांति/ठायंति

भूतकाल

अर्धमागधीत सर्व पुरुषांमध्ये (प्रथम, द्वितीय व तृतीय) एकवचनात ‘इत्था’ किंवा ‘इत्थ’ व अनेकवचनात ‘इंसु’ किंवा ‘एंसु’ हे प्रत्यय लावून भूतकाळी रूपे मिळतात.

धातू	एकवचन	अनेकवचन
पास	पासित्थ/पासित्था	पासिंसु
करे	करेत्थ/करेत्था/करित्था	करिंसु/करेंसु
ठा	ठाइत्थ/ठाइत्था	ठाइंसु

भविष्यकाल

धातू	पुरुष	एकवचन	अनेकवचन
पास	प्रथम	पासिस्सामि/पासिस्सं	पासिस्सामो
	द्वितीय	पासिस्ससि	पासिस्सह
	तृतीय	पासिस्सइ	पासिस्संति
	कर	करिस्सामि/करिस्सं	करिस्सामो
	प्रथम	करिस्ससि	करिस्सह
	द्वितीय	करिस्सइ	करिस्संति
	तृतीय	ठाइस्सामि/ठाइस्सं	ठाइस्सामो
	प्रथम	ठाइस्ससि	ठाइस्सह
	द्वितीय	ठाइस्सइ	ठाइस्संति
ठा	तृतीय		

दुसऱ्या एका पद्धतीने भविष्यकाळी रूपे तयार केली जातात.

धातू	पुरुष	एकवचन	अनेकवचन
पास	प्रथम	पासिहिमि/पासिहामि	पासिहिमो/पासिहामो
	द्वितीय	पासिहिसि	पासिहिह
	तृतीय	पासिहिइ	पासिहिंति

याप्रमाणे करे व ठा धातूंची रूपे करावीत.

करिहिमि - करिहिमो, ठाहिमि - ठाहिमो इ.

करे धातूला ‘का’ असा आदेश होऊन काहिमि-काहिमो अशी रूपेही होतात.

कर्तरि – कर्मणिप्रयोग

संस्कृतप्रमाणेच अर्धमागधीमध्ये तीन प्रकारे वाक्यरचना करता येते. कर्तरि प्रयोग, कर्मणि प्रयोग व भावे प्रयोग अशा तळेने ही रचना केली जाते. यापैकी क्रियापद सकर्मक असेल तर कर्तरि व कर्मणि प्रयोग करता येतो व क्रियापद अकर्मक असेल तर कर्तरि व भावे प्रयोग करता येतो. कर्मणि व भावे या दोन्ही प्रयोगात धातूला ‘इज्ज’ हा प्रत्यय लावून रुप तयार केले जाते. ही रूपे सर्व काळ व अर्थ यामध्ये चालविली जातात.

उदा.

धातू	वर्तमान	भूत	आज्ञार्थ	विध्यर्थ
पास + इज्ज (अंग)				
पास → पासिज्ज	→	पासिज्जइ	पासिज्जत्था	पासिज्जेज्जा
करे → किज्ज	→	किज्जइ	किज्जित्था	किज्जेज्जा
ठा → ठाइज्ज	→	ठाइज्जइ	ठाइज्जित्था	ठाइज्जेज्जा

कर्मणि/भावे वाक्यरचना

प्रयोग कर्तरि (सकर्मक) (उदा.)	कर्त्याची विभक्ती प्रथमा समणो	कर्माची विभक्ती द्वितीया जिण	क्रियापद कर्त्याप्रमाणे वंदइ
कर्मणि (उदा.)	तृतीया समणेण	प्रथमा जिणो	कर्माप्रमाणे (‘इज्ज’ लावून) वंदिज्जइ
कर्तरि (अकर्मक) (उदा.)	प्रथमा फलं	-----	कर्त्याप्रमाणे पडइ
भावे (उदा.)	तृतीया फलेण	-----	(‘इज्ज’ लावून, नेहमी तृ.पु.ए.व.) पडिज्जइ

कर्तरि (कर्म अध्याहृत) (उदा.)	प्रथमा आयरिओ	-----	कर्त्याप्रमाणे भणइ
भावे (उदा.)	तृतीया आयरिएण	-----	(‘इज्ज’ लावून, नेहमी तृ.पु.ए.व.) भणिज्जइ

सूचना – प्रयोग बदलताना मूळ क्रियापदाचा काळ किंवा अर्थ कायम ठेवावा लागतो. अर्धमागधीत भावे प्रयोगाची योजना फारच क्वचित केली जाते.

काही अनियमित रूपे :

कर - कीरइ, किज्जइ ; खाद - खज्जइ ; खिव - खिप्पइ ; जाण - नज्जइ ; तर - तीरइ ; ने - निज्जइ ; पा - पिज्जइ ; मुंच - मुच्चइ ; लह - लब्धइ ; हण - हम्मइ, इत्यादि.

प्रयोजक क्रियापदे

१) धातूला अभिप्रेत असणारी क्रिया करण्यास प्रवृत्त करणे या अर्थी प्रयोजक क्रियापदाचा उपयोग करतात. उदा. शिकतो (सिक्खइ) - शिकण्याची क्रिया स्वतः करतो. शिकवितो (सिक्खावेइ) म्हणजे शिकण्याची क्रिया करण्यास प्रवृत्त करतो.

२) प्रयोजक वाक्यातील कर्ता हा मूळ क्रियेच्या कर्त्यापेक्षा निराळा असून तो मूळ वाक्यातील कर्त्याला ती क्रिया करण्यास प्रवृत्त करतो. मुलगा शिकतो (बालो सिक्खइ) आचार्य मुलाला शिकवतात. (आयरिओ बालं सिक्खावेइ)

३) मूळ क्रियापद सकर्मक असेल तर प्रयोजक वाक्यात मूळ कर्त्याची तृतीया वापरतात. मूळ क्रियापद अकर्मक असेल किंवा गत्यर्थक धातू असेल तर मूळ कर्त्याची प्रयोजक वाक्यात द्वितीया वापरतात. या नियमाला काही अपवाद व प्रत्यपवाद आहेत.

४) प्रयोजक क्रियापदे ही सर्व काळ व अर्थ तसेच कर्मणि प्रयोगात वापरली जाऊ शकतात.

५) अर्धमागधीत प्रयोजक क्रियापदे पुढीलप्रमाणे बनतात -

अ) अकारान्त धातूना 'आवे' प्रत्यय लावतात.

तुस - तुस्सइ (मूळ क्रि.) - तोसावेइ (प्रयो. क्रि.) हस - हसइ - हसावेइ

ब) आकारान्त धातूना 'वे' प्रत्यय लावतात.

ठा (स्था) - ठाइ - ठावेइ जा (या) - जाइ - जावेइ

क) काही धातूना 'ए' प्रत्यय लावून उपान्त्य स्वर न्हस्व असल्यास दीर्घ करतात.

कर (कृ) - करेइ - कारेइ पड (पत्) - पडइ - पाडेइ

ड) एकारान्त व ओकारान्त धातूना 'यावे' प्रत्यय लावतात.

ने - (नी) - नेइ - नेयावेइ हो - (भू) - होइ - होयावेइ

प्रयोजक वाक्यरचना :

१) मूळ वाक्य - निवो हसइ। (अकर्मक)

प्रयोजक वाक्य - सेवगो निवं हसावेइ। (कर्तरि)

प्रयोजक कर्मणि - सेवगेण निवो हसाविज्जइ। (कर्मणि)

२) मूळ वाक्य - गोवालो धेणुं आणेइ। (कर्तरि)

प्रयोजक वाक्य - सामी गोवालेण धेणुं आणावेइ। (कर्तरि)

प्रयोजक कर्मणि - सामिणा गोवालेण धेणू आणाविज्जइ। (कर्मणि)

काही अनियमित प्रयोजक क्रि. - ठा-ठावे, दक्ख (दृश) - दरिसे, पव्य-पव्वावे, विण्णव (वि+ज्ञा) विण्णवे

तरतम भावदर्शक विशेषणे

१) दोन व्यक्ती किंवा वस्तू यांमध्ये एकाचा प्रकर्ष दाखवायचा असेल तर विशेषणाला तर, यर, तराय, यराय, तराग, यराग हे प्रत्यय लावले जातात. ज्याच्यापेक्षा प्रकर्ष दाखवावयाचा असेल त्याची पंचमी वापरली जाते. यासाठी संस्कृतमध्ये तर व ईयस् असे दोन प्रत्यय आहेत. **उदा.** 'गोविंदाओ हरी कुसलयरो' (गोविंदापेक्षा हरी हुशार आहे.)

२) दोहोंपेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तूमध्ये एकाचा प्रकर्ष किंवा आधिक्य दाखवावयाचे असल्यास विशेषणाला तम किंवा यम असा प्रत्यय लावला जातो. ज्यांच्यामध्ये आधिक्य दाखवावयाचे असेल, तद्वाचक शब्दाची षष्ठी किंवा

सप्तमी वापरतात. यासाठी संस्कृतमध्ये तम किंवा इष्ठ हे प्रत्यय आहेत. **उदा.** सव्वेसिं पव्याणं/सव्वेसु पव्यएसु हिमालओ तुंगयमो। (सर्व पर्वतांमध्ये हिमालय उंच आहे).

३) संस्कृतमधील ईयस्-इष्ठ प्रत्ययांत विशेषणात वर्णविकार होऊन काही शब्द अर्धमागधीत प्रचलित झाले आहेत.

उदा. – श्रेयस् – सेयं, कनीयस् – कणीयस श्रेष्ठ – सेष्ट, ज्येष्ठ – जेष्ट

४) काही वेळा तुलना नसतानाही केवळ आधिक्य दाखविण्यासाठी या विशेषणांचा उपयोग केला जातो.

उदा. – गंगाए जलं निम्नलयरं वद्वृः। भरहो रामस्स कणीयसो भाया।
रामो भरहस्स जेष्टो भाया।

संख्यावाचके

१) एक हे एग किंवा एक या स्वरूपात अर्धमागधीत येते. ते फक्त एकवचनात चालते. क्वचित अनेकवचनातही त्याचा प्रयोग होतो, तेव्हा त्याचा अर्थ ‘काही’ असा असतो.

	पुं.	स्त्री.	नपुं.
प्रथमा	एगे	एगा	एगं
द्वितीया	एगं	एगं	एगं
तृतीया	एगेण	एगाए	एगेण
*चतुर्थी	---	---	
पंचमी	एगाओ	एगाओ	एगाओ
षष्ठी	एगस्स	एगाए	एगस्स
सप्तमी	एगम्मि, एगंसि	एगाए	एगम्मि, एगंसि

*प्राकृतमध्ये चतुर्थी ऐवजी षष्ठीचा वापर केला जातो.

२) दो, ति आणि चउ ही संख्यावाचके फक्त अनेकवचनात चालविली जातात. तिन्ही लिंगांत त्यांची रूपे समान असतात.

प्रथमा	दो, दुवे, दोणि	तओ, तिणि	चत्तारे, चउरे, चत्तारि
द्वितीया	दो, दुवे, दोणि	तओ, तिणि	चत्तारे, चउरे, चत्तारि
तृतीया	दोहिं	तीहिं	चउहिं
पंचमी	दोहिंतो	तीहिंतो	चउहिंतो
षष्ठी	दोणं	तिणं	चउणं
सप्तमी	दोसु	तीसु	चउसु

३) पंच पासून अट्ठारस ही संख्यावाचके फक्त बहुवचनात असून त्यांची रूपे सारखीच असतात.

प्र.	द्वि.	तृ.	पं.	ष.	स.
पंच	पंच	पंचहिं	पंचेहिंतो	पंचणहं	पंचसु

ही संख्यावाचके पुढीलप्रमाणे –

पंच (५), छ (६), सत्त (७), अष्ट (८), नव (९), दस (१०), एयारस-एयारह-एककारस (११),

दुवालस-बारस-बारह (१२), तेरस (१३), चउद्दस-चोद्दस (१४), पन्नरस (१५), सोलस (१६), सत्तरस (१७), अद्वारस-अद्वारह (१८)

४) एगूणवीस ते अट्ठचत्तालीस ही संख्यावाचके फक्त एकवचनात चालतात. पुंलिंगात व नपुंसकलिंगात ती अकारान्त नामाप्रमाणे चालतात ; तर स्त्रीलिंगात आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाप्रमाणे चालतात.
ही संख्यावाचके पुढीलप्रमाणे -

एगूणवीस, अउणवीस (१९), वीस (२०), एकवीस (२१), बावीस (२२), तेवीस (२३), चउवीस (२४), पणवीस (२५), छव्वीस (२६), सत्तावीस (२७), अद्वावीस (२८), अउणतीस (२९), तीस (३०), एककतीस (३१), बत्तीस (३२), तेत्तीस (३३), चोत्तीस (३४), पणतीस (३५), छत्तीस (३६), सत्ततीस (३७), अद्वतीस (३८), एगूणचत्तालीस (३९), चत्तालीस (४०), एककचत्तालीस-इगयाल (४१), बायालीस (४२), तेयालीस (४३), चउयालीस-चोयालीस (४४), पणयालीस-पणयाल (४५), छायालीस (४६), सत्तचत्तालीस-सत्तयालीस-सायालीस (४७), अट्ठचत्तालीस-अढयालीस-अढयाल (४८)

५) एगूणपन्नास पासून अद्वावन्नपर्यंतची संख्यावाचके अनेकवचनात पंच या संख्यावाचकाप्रमाणे चालतात ; मात्र काही वेळा ती आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाप्रमाणेही चालतात. ही संख्यावाचके पुढीलप्रमाणे -

एगूणपन्नास-अउणापन्न (४९), पन्नास (५०), एक्कावन्न (५१), बावन्न (५२), तेवन्न (५३), चउवन्न (५४), पणवन्न (५५), छप्पन्न (५६), सत्तावन्न (५७), अद्वावन्न (५८)

६) एगूणसट्टि-अउणसट्टि (५९), सट्टि (६०), एगसट्टि (६१), बासट्टि (६२), तेसट्टि-तेवट्टि (६३), चोसट्टि-चउवट्टि (६४), पणसट्टि-पन्नट्टि (६५), छावट्टि (६६), सत्तसट्टि (६७), अद्वसट्टि (६८), एगूणसत्तरि-अउणत्तरि (६९), सत्तरि (७०), एगसत्तरि (७१), बावत्तरि (७२), तेवत्तरि (७३), चोवत्तरि (७४), पंचहत्तरि-पन्नत्तरि (७५), छावत्तरि (७६), सत्तहत्तरि (७७), अद्वहत्तरि (७८), एगूणासीइ (७९), असीइ (८०), एगासीइ-एक्कासीइ (८१), बासीइ (८२), तेसीइ-तेयासी (८३), चउरासीइ-चोरासी (८४), पंचासीइ (८५), छलसीइ (८६), सत्तासीइ (८७), अद्वासीइ (८८), एगूणनउइ (८९), नउइ (९०), एक्कणउइ (९१), बाणउइ (९२), तेणउइ (९३), चउणउइ (९४), पंचणउइ (९५), छणउइ (९६), सत्तणउइ (९७), अद्वाणउइ (९८), नवनउइ (९९)

७) सय (१००), सहस्स-साहस्सी (१०००), सयसहस्स, सय-साहस्सी, लक्ख (१००,०००), कोडी (१००,००,०००). मोठ्या संख्या पलिओवम व सागरोवम या शब्दांनी दर्शविल्या जातात.

८) क्रमवाचके - पढम-पढमिल्ल (१ला), बिइय-बीय-दोच्च (२रा), तइय-तच्च (३रा), चउत्थ (४था), पंचम (५वा), छट्ट (६वा) बाकीची क्रमवाचके मूळ संख्यावाचकाला 'म' प्रत्यय लावून तयार केली जातात. **उदा.** सत्तम, दसम, चउद्दसम इ.

ही क्रमवाचके पुंलिंगात अकारान्त पुंलिंगी शब्दाप्रमाणे व नपुंसकलिंगात अकारान्त नपुं. शब्दाप्रमाणे चालतात. स्त्रीलिंगात पढम-पढमा, दो-दोच्चा, तइय-तच्चा अशी आकारान्त स्त्रीलिंगी नामाप्रमाणे ; तर राहिलेली क्रमवाचके ईकारान्त स्त्रीलिंगी नामाप्रमाणे चालतात. **उदा.** चउत्थी, पंचमी, छट्टी, सत्तमी इ.

९) आवृत्तिवाचके - सइ (एकदा), दुक्खुत्तो-दोच्चं (दोनदा), तिक्खुत्तो-तच्चं (तीनदा). राहिलेली आवृत्तिवाचके मूळ संख्यावाचकाला खुत्तो (संस्कृत-कृत्वा) प्रत्यय लावून बनतात. पंचखुत्तो (पाच वेळा).



परिशिष्ट २

रिकाम्या जागा भरून कथा / परिच्छेद पूर्ण करा – या प्रश्नाच्या सरावासाठी

आणि

अनुवादाच्या सरावासाठी पाठ्येतर गद्य-पद्य उतारे

(१)

कम्मि वि नयरे एगो कुंभारो आसी। तस्स भज्जा भद्दा। तीए नरिंद-महिसीए सह मेत्ती-भावो आसी। बे वि परोप्पराण सुह-दुक्खाण वत्तं सया एकमेककाण पुच्छति। राय-महिसीए सहित्तणे कुंभयारी भद्दा लोगाण आयरं सम्माणं च पावेइ। कुंभगार-भज्जाए एगा गद्दी अईव वल्लहा आसी। गद्दीए पुत्तो जायड। सो अईव सेय-रूवो। तीए तस्सुवरिं बहु-नेहो अत्थि। तओ तस्स नामं मयणु ति दिणं।

(२)

कथ वि गामे एगो पुरोहिओ आसी। तस्स एगो पुत्तो, पंच य कन्नगाओ संति। तस्स चउरो कन्नगाओ विवाहियाओ। कयाई पंचमी-कन्नगाए विवाह-महूसवो पारद्दो। चउरो जामाउणो कन्नगाओ य आगया। पुणे विवाहे जामायरेहिं विणा सब्बे संबंधिणो निय-निय घरेसु गया। जामायरा भोयण-लुळ्डा गेहे गंतुं न इच्छति। खज्ज-रस-लुळ्डा ते परुप्परं चिंतंति, ‘ससुर-गिह-निवासो सोहणो सब्ब-लोए’ एवं चिंतिऊण एगाए भित्तीए एसा सुत्ती लिहिया।

(३)

अत्थि कासी-विसए कासउं नाम नयरं। तथ भद्र-चंद्राभिहाणा दोन्नि सेट्टिणो परिवसंति। लच्छी-धणवई-नामियाओ ताण भज्जाओ। ताओ निरवच्चाओ, मणे खिज्जंति पुत्त-भंडाणं कए। अन्नया लच्छीए निसाए एं सुमिणयं दिट्ठं। सुमिणे कालंगार-नियओ ताए उयरे पविट्ठो। सा सखेया जाया। पभाए पइं कहेइ। भद्रसेट्टी सुमिण-पाढगं पुच्छेइ। सो भणइ-‘जइ सत्थं पमाणं, ता सब्बहा निल्लक्खणो परपुणोवजीवी सयल-जण-नयण-वेसो पुत्तो भविस्सइ। अणायारो एरिसेसु कायव्वो, नामं पि ‘अभद्रो’ कायव्वं।’

(४)

इह जंबुद्दीवे भरहखेत्तस्स मज्जाम्मि दुगमपुराभिहाणं पुरं अत्थि। तर्हिं च दोणनरिंदो रज्जं पालेइ। तस्स नरिंदस्स दुमा नामेण पट्टराणी अत्थि। तीए दुल्लभनामकुमारो रम्मरूवजियमारो सुकुमारो सुओ अत्थि। सो कुमारो नियजोव्वणमणं परे बहुकुमारे कंदुं पिव गयणतले उच्छलितो सया रमेइ। अन्नया तस्स पुरस्स उज्जाणे सुलोयणनामा केवली समोसरिओ। तत्थुज्जाणे भद्रमुही नाम जक्खिणी वसेइ। सा सुलोयणकेवर्लीं पणमिअ एवं पुच्छेइ-‘भयवं ! पुव्वभवे हं माणवई नाम माणवी सुवेलवेलंधरदेवस्स परिभोगा पाणपिया आसि। आउक्खए इइ वणे भद्रमुही नाम जक्खिणी जाया।’

(५)

ओज्ञाउरीइ दसरहराया रघुवंसनंदणो आसि।
अच्चब्धुयनियचरणावज्जिय-सुरख्यरपहू॥१॥
तस्संतेउरसारा तिणि अभविंसु पिययमा रम्मा।
कोसल्ला य सुमित्ता तहावरा केकई नाम॥२॥
जाया तिणि पहाणा तासिं पुत्ता कमेण ते एए।
सिरिमं रामो तह लक्खणो य भरहो य नयनिउणा॥३॥

(६)

मा कस्स वि कुणसु निंदं, होज्जसु गुण-गेण्हणुज्जओ निययं।
मा अप्पयं पसंससु, जइ वि जसं इच्छसे धवलं ॥१॥
लवण-समो नत्थि रसो, विन्नाण-समो य बंधवो नत्थि।
धम्म-समो नत्थि निही, कोह-समो वेरिओ नत्थि॥२॥

(७)

जं कल्लं कायब्बं नरेण अज्जेव तं वरं काउं।
मच्चू अकलुण-हियओ न हु दीसइ आवयंतो वि॥१॥
धीरेण वि मरियब्बं काउरिसेण वि अवस्स-मरियब्बं।
दुणहं पि मरियब्बे वरं खु धीरत्तणे मरिउं॥२॥

□ □ □

परिशिष्ट ३

दहावी अर्धमागधी-प्रदीप (संपूर्ण)

नमुना कृतिपत्रिका

घटक निहाय गुणविभागणी

क्रमांक	घटक	गुण
१	गद्य	४०
२	पद्य	२०
३	स्थूलवाच	०५
४	लेखन	२०
५	व्याकरण	१५



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-४११००४.

अर्धमागधी-प्रदीप इयत्ता दहावी

₹ ६५.००

